

भारत सरकार

विधि, न्याय व कंपनी कार्य मंत्रालय



औषधव्यवसाय अधिनियम, १९४८

(१९४८ चा अधिनियम क्रमांक ८)

[१ जुलै, १९८० रोजी अमलात असल्याप्रमाणे]

The Pharmacy Act, 1948 (Act No. 8 of 1948)

[As in force on the 1st July, 1980]



संचालक, मुद्रण व लेखनसामग्री, महाराष्ट्र शासन यांनी भारत सरकारच्या वतीने
मुद्रित व प्रकाशित केले.

विशोधन अधिनियम व अनुकूलन आदेश यांची सूची

१. 'विधि अनुकूलन आदेश, १९५०'.
२. 'विधि अनुकूलन (क्रमांक ३) आदेश, १९५६'.
३. 'औषधव्यवसाय (विशोधन) अधिनियम, १९५९' (१९५९ चा २४).
४. 'औषधव्यवसाय (विशोधन) अधिनियम, १९७६' (१९७६ चा ७०).

औषधव्यवसाय अधिनियम, १९४८

कलमांचा क्रम

प्रकरण १ ले

प्रास्ताविक

कलमे

१. संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
२. निर्वचन.

प्रकरण २ रे

भारतीय औषधव्यवसाय परिषद

३. केंद्रीय परिषदेची घटना व रचना.
४. केंद्रीय परिषदेचे निगमन.
५. केंद्रीय परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष.
६. निवडणुकांची पद्धती.
७. पदावधी व निमित्तवशात् रिकाम्या होणाऱ्या जागा.
८. कर्मचारीवर्ग, पारिश्रमिक व भत्ते.
९. कार्यकारी समिती.
१०. इतर समित्या.
११. शिक्षणविषयक विनियम.
१२. शिक्षणविषयक विनियम राज्यांना लागू करणे.
१३. भान्य पाठ्यक्रम व परीक्षा.
१४. भान्यता काढून घेणे.
१५. या अधिनियमाचा ज्यांवर विस्तार असेल अशा राज्यक्षेत्रांबा हेर प्रदान केल्या जाणाऱ्या अहंता.
१५. घोषणांची पद्धती.
- १५क. केंद्रीय नोंदवही.
- १५ख. केंद्रीय नोंदवहीत नोंदणी करणे.
१६. निरीक्षक.
१७. माहिती सादर करावयाची.
- १७क. हिंशेब व लेखापरीक्षा.
१८. विनियम करण्याची शक्ती.

प्रकरण ३ रे

राज्य औषधव्यवसाय परिषदा

१९. राज्य परिषदांची घटना व रचना.
२०. आंतरराज्यीय करार.
२१. संयुक्त राज्य परिषदांची रचना.
२२. राज्य परिषदांचे निगमन.
२३. राज्य परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष.
२४. निवडणुकांची पद्धती.
२५. पदावधी व निमित्तवशात् रिकाम्या होणाऱ्या जागा.
२६. कर्मचारीवर्ग, पारिश्रमिक व भत्ते.
- २६क. पाही.
२७. कार्यकारी समिती.
२८. माहिती सादर करावयाची.

प्रकरण ४ थे

औषध व्यवसायांची नोंदणी

२९. नोंदवही तथार करणे व ठेवणे.
३०. पहिली नोंदवही तथार करणे.
३१. पहिला नोंदवहीत नोंद होण्यासाठी अहंता.
३२. नंतरच्या नोंदणीसाठी अहंता.
- ३२क. विवक्षित व्यक्तींच्या नोंदणीसाठी विशेष उपबंध.

३२. विस्थापित व्यक्ती, स्वदेशी परतलेल्या व्यक्ती आणि इतर व्यक्ती यांच्या नोंदणीबद्दलचे विशेष उपवंथ.
३३. नोंदणीकरता आलेल्या अजांची छाननी.
३४. नूतनीकरण फी.
३५. अतिरिक्त अहंतांची नोंद करणे.
३६. नोंदवहीतून नाव काढून टाकणे.
३७. नोंदवहीत नाव पुढा दाखल करणे.
३८. अन्य अधिकारितेला आडकाठी.
३९. नोंदणी प्रभाणपत्रांची दुसरी प्रत देणे.
४०. नोंदवहीची छपाई आणि त्यातील नोंदींचे पुरावा म्हणून महसूव.

प्रकरण ५ वे

संकीर्ण

४१. नोंदणी ज्ञाली असल्याचा खोटा दावा करण्याबद्दल दंड.
४२. नोंदणी न ज्ञालेल्या व्यक्तींनी औषधे तयार करून देणे.
४३. नोंदणी प्रभाणपत्र स्वाधीन करण्यास चुकणे.
४४. फीचा काही अंश केंद्रीय परिषदेस देणे.
४५. चौकशी आयोगाची नियुक्ती.
४६. नियम करण्याची शक्ती.

औषधव्यवसाय अधिनियम, १९४८

(१९४८ चा अधिनियम क्रमांक ८)¹

| ४ मार्च, १९४८ |

औषधविषयक पेशाचे विनियमन करण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, औषधविषयक पेशा व व्यवसाय याचे विनियमन करण्यासाठी अधिक चांगली व्यवस्था करणे आणि त्यासाठी औषधव्यवसाय परिषदा घटित करणे समर्थोचित आहे;

त्याअर्थी, याद्वारे पुढीलप्रमाणे अधिनियमित करण्यात येत आहे:—

प्रकरण १ ले

प्रास्ताविक

१ (१) या अधिनियमभास 'औषधव्यवसाय अधिनियम १९४८' असे म्हणता येईल.

संक्षिप्त नाव,
विस्तार व प्रारंभ

[२] (२) त्याचा विस्तार जम्मू व काश्मीर राज्य खेरीजकरून संपूर्ण भारतभर आहे.]

(३) तो तावडतोव अमलात पर्यंत,—मात्र ३ रे, ४ थे व ५ वे ही प्रकरणे एखाद्या विशिष्ट राज्यात, ते राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे धावावरीत निधत करील अशा * * *

दिनांकापासून परिणामक होतील:

[३] परंतु, १ नोव्हेंबर, १९५६ रोजी झालेला राज्यभुनर्चनेद्वारे खेळीथ बदल घडून आल्यामुळे ३, ४ व ५ ही प्रकरणे एखाद्या राज्याच्या काही भागातच परिणामक झाली असतील तर, राज्य शासन तशाच रीतीने निधत करील अशा दिनांकापासून त्या राज्याच्या उर्वरित भागात उक्त प्रकरणे परिणामक होतील.]

२ या अधिनियमाभ्यंगे, विषय किंवा संदर्भ धात काहीही प्रतिकूल नसेल तर,—

निर्वचन.

(क) "करार" याचा अर्थ, कलम २० खाली करण्यात आलेला करार असा आहे;

(ख) "मान्य" याचा अर्थ, केंद्रीय परिषदेने कलम १२ किंवा कलम १४ खाली मान्य केलेले असा आहे;

[४] (ग) "केंद्रीय परिषद" याचा अर्थ, कलम ३ खाली घटित केलेली 'भारतीय औषधव्यवसाय परिषद' असा आहे;

(घ) "केंद्रीय नोंदवही" याचा अर्थ, केंद्रीय परिषदेने कलम १५क खाली ठेवलेली औषधव्यवसायींची नोंदवही असा आहे;

(घक) "कार्यकारी समिती" याचा अर्थ, संदर्भानुसार आवश्यक असेल त्याप्रमाणे, केंद्रीय परिषदेची किंवा राज्य परिषदेची कार्यकारी समिती असा आहे;

(इ) "भारतीय विद्यापीठ" याचा अर्थ, 'विद्यापीठ अनदान आयोग अधिनियम, १९५६'

(१९५६ चा ३) याच्या कलम ३ याचा अर्थानुसार जे विद्यापीठ आहे असे एखादे विद्यापीठ असा आहे आणि त्यात केंद्रीय अधिनियमभाद्वारे किंवा त्याखाली प्रस्थापित केलेल्या ज्या संस्था, केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे धा वावरीत विनिर्दिष्ट करील अशा इतर कोणत्याही संस्था समाविष्ट आहेत;]

१. उद्देश व कारणे यांचे निवेदन याकरिता पहा, गॅजेट ऑफ इंडिया, १९४७, भाग ५, पृष्ठ ४६९, आणि प्रवर समितीच्या अहवालाकरिता पहा, कित्ता-१९४८, भाग ५, पृष्ठ ६.

हा अधिनियम, दादरा व नगरहवेली या क्षेत्रास १९६३ चा विनियम ६-कलम २ व अनुसूची एक यांद्वारे, पाँडिचेरी क्षेत्रास १९६३ चा विनियम ७-कलम ३ व अनुसूची एक यांद्वारे, गोवा, दमण व दीव या क्षेत्रांस १९६३ चा विनियम ११-कलम ३ व अनुसूची द्वारे व लखदीव क्षेत्रास १९६५ चा विनियम ८-कलम ३ व अनुसूची यांद्वारे लागू केला.

महाराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यांना हा अधिनियम लागू करताना त्यात एस.ओ. २८१४, दिनांक १४ ऑगस्ट, १९६४ द्वारे आपरिवर्तन केले. पहा—गॅजेट ऑफ इंडिया, १९६४, असाधारण, भाग दोन, विभाग ३ (दोन), पृष्ठ ७१७.

तामिळनाडु राज्याला हा अधिनियम लागू करताना त्यात 'मद्रास विधि अनुकूलन (केंद्रीय अधिनियम) आदेश १९५७' आणि 'मद्रास विधि अनुकूलन (केंद्रीय अधिनियम) आदेश, १९६१' यांद्वारे आपरिवर्तन केले.

२. १९५९ चा अधिनियम २४-कलम २ द्वारे पोटकलम (२) ऐवजी हा मजकूर घातला (१, मे १९६० रोजी व तेव्हापासून).

३. कित्ता—कलम २ द्वारे हा मजकूर गाळला (१, मे १९६० रोजी व तेव्हापासून).

४. कित्ता—कलम २ द्वारे हा मजकूर घातला (१, मे १९६० रोजी व तेव्हापासून).

५. १९७६ चा अधिनियम ७०-कलम २ द्वारे मूळ मजकुराऐवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

[(च) "वैद्यक व्यवसायी" याचा अर्थ,—

(एक) 'भारतीय वैद्यकीय पदवो अधिनियम, १९१६' (१९१६ चा ७) याच्या कलम ३ खाली विनिर्दिष्ट किंवा अधिसूचित केलेल्या किंवा 'भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, १९५६' (१९५६ चा १०२) याच्या अनुसूच्यांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्राधिकरणाने प्रदान केलेली अहंता धारण करणारी ; किंवा

(दोन) आधुनिक शास्त्रीय वैद्यक प्रणालीनुसार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या नोंदणी-साठी असलेल्या राज्याच्या वैद्यकीय नोंदवहीत नोंदलेली; किंवा नोंदणी होण्यास पाव असलेली; किंवा

(तीन) उपखंड (एक) किंवा उपखंड (दोन) च्या कक्षेत नसतानावेद्यील या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, जी व्यक्ती आधुनिक शास्त्रीय वैद्यक प्रणालीनुसार व्यवसाय करणारी व्यक्ती असल्याचे शासनाने थावावतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेश काढून त्याद्वारे घोषित केले आहे अशी, राज्याच्या वैद्यकीय नोंदवहीत नोंदलेली; किंवा

(चार) 'दंतवैद्य अधिनियम, १९४८' (१९४८ चा १६) याखाली राज्याच्या दंतवैद्य नोंदवहीत नोंदलेली किंवा नोंदणी होण्यास पाव असलेली; किंवा

(पाच) जी व्यक्ती पशुवैद्यकीय व्यवसाय करीत असून राज्य शासनाने मान्य केलेली अहंता धारण करीत आहे ती, व्यक्ती असा आहे;]

(छ) "विहित" याचा २ था प्रकरणातील अर्थ, कलम १८ खाली केलेल्या विनियमांद्वारे विहित केलेले आणि इतरत त्याचा अर्थ कलम ४६ खाली केलेल्या नियमांद्वारे विहित केलेले असा आहे;

[(ज) "नोंदवही" याचा अर्थ, ४ था प्रकरणाखाली तथार केलेली व ठेवलेली औषध-व्यवसायींची नोंदवही असा आहे;

(झ) "नोंदलेला औषधव्यवसायी" याचा अर्थ, ज्या व्यक्तीचे नाव त्या त्या काळी ती ज्या राज्यात राहात असेल किंवा औषधविषयक पेशा किंवा धंदा चालवत असेल त्या राज्याच्या नोंदवहीत त्या त्या काळी नोंदलेले आहे, ती व्यक्ती असा आहे ;

(ज्ञ) "राज्य परिषद" याचा अर्थ, कलम १९ खाली घटित केलेली 'राज्य औषधव्यवसाय परिषद' असा आहे व त्यामध्ये कलम २० खाली एखाद्या करारानुसार घटित केलेल्या एखाद्या 'संयुक्त राज्य औषधव्यवसाय परिषदेचा अंतर्भव' आहे ;

(द) "विद्यापीठ अनुदान आयोग" याचा अर्थ, 'विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम, १९५६' (१९५६ चा ३) याच्या कलम ४ खाली घटित करण्यात आलेला 'विद्यापीठ अनुदान आयोग' असा आहे.]

प्रकरण २ रे

भारतीय औषधव्यवसाय परिषद

३. केंद्र शासन, होईल तितक्या लवकर, पुढील सदस्यांची मिळून बनलेली एक केंद्रीय परिषद घटित करील, ते सदस्य असे :—

(क) ज्याच्या द्वारे औषधशास्त्रातील पदवी किंवा पदविका प्रदान केली जाते अशा एखाद्या भारतीय विद्यापीठाच्या किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयाच्या अध्यापकीय कर्मचारी-वर्गातील व्यक्तींमधून [विद्यापीठ अनुदान आयोगाने] निवडलेले सहा सदस्य—त्यांच्यामध्ये, औषध रसायनशास्त्र, औषधनिर्मितिशास्त्र, भैषजविज्ञान व औषधिगुणविद्या यांपैकी प्रत्येक विषयातील किमान एकेक अध्यापक असेल ;

(ख) केंद्र शासनाने नामनियुक्त केलेले सहा सदस्य—त्यांपैकी किमान [चार] व्यक्ती ह्या औषधनिर्मितिशास्त्र किंवा औषध रसायनशास्त्र यामधील पदवी किंवा पदविका धारण करणाऱ्या किंवा त्यामधील व्यवसाय करणाऱ्या असतील ;

(ग) भारतीय वैद्यकीय परिषदेच्या सदस्यांनी आपल्यातून निवडून दिलेला एक सदस्य;

(घ) महा संचालक, आरोग्य सेवा, (पदसिद्ध) किंवा जर एखाद्या सभेला उपस्थित राहण्यास तो असमर्थ असेल तर, त्यावेळी उपस्थित राहण्यास त्याने लेखी प्राधिकृत केलेली व्यक्ती ;

[(घृ) भारताचा औषधनियंत्रक, (पदसिद्ध) किंवा जर एखाद्या सभेला उपस्थित राहण्यास तो असमर्थ असेल तर, त्यावेळी उपस्थित राहण्यास त्याने लेखी प्राधिकृत केलेली व्यक्ती ;

(ङ) संचालक, केंद्रीय औषध प्रयोगशाळा, पदसिद्ध ;]

१. १९५९ चा अधिनियम २४-कलम ३ द्वारे खंड (च) ऐवजी हा खंड घातला (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

२. कित्ता—कलम ४ द्वारे घातले (१ मे १९६० रोजी व तेव्हापासून).

३. १९७६ चा अधिनियम ७०-कलम २ द्वारे मूळ मजकुराऐवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

४. कित्ता—कलम ३ द्वारे मूळ मजकुराऐवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

[(च) विद्यापीठ अनुदान आयोगाचा एक प्रतिनिधी आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा एक प्रतिनिधी;]

(छ) प्रत्येक * * * राज्याचे प्रतिनिधित्व करणारा, प्रत्येक राज्य परिषदेच्या सदस्यांनी [आपल्यामधून] निवडून किलेला एकेक सदस्य—असा सदस्य हा नोंदलेला औषधव्यवसायी असेल;

(ज) प्रत्येक * * * राज्याचे प्रतिनिधित्व करणारा, [त्या] राज्य शासनाने नामनियुक्त केलेला एकेक सदस्य—असा सदस्य हा * * * नोंदलेला औषधव्यवसायी असेल :

[परंतु, 'ओषधव्यवसाय (विशेष) अधिनियम, १९७६' हा ज्या दिनांकास अंमलात येईल त्या दिनांकासून पाच वर्षांपर्यंत, प्रत्येक संघ राज्यक्षेत्राचे शासन, त्या संघ राज्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खंड (छ) खाली सदस्य निवडून देण्याएवजी, कलम ३१ खाली नोंदणीस पाव असलेल्या व्यक्तीची नामनियुक्ती करील.]

* * * * *

४. कलम ३ खाली घटित केलेली परिषद हा स्थावर व जंगम अशी दोन्ही प्रकारची संपत्ती संपादन करण्याच्या व धारण कारण्याच्या शक्तीसह, उत्तराधिकाराची निरंतर परंपरा व सार्वांगी मोहोर असलेला 'भारतीय औषधव्यवसाय परिषद' या नावाचा निगमनिकाय असेल आणि त्या नावाने तो दावा लावील व त्याच्याविरुद्ध दावा लावण्यात येईल.

केंद्रीय परिषदेचे निगमन.

५. (१) केंद्रीय परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची, उक्त परिषदेचे सदस्य आपल्यामधून निवड करतील.

* * * * *

(२) [अध्यक्ष] किंवा उपाध्यक्ष हा त्या नात्याने जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत ते पद धारण करील,—मात्र हा पदावधी त्याच्या केंद्रीय परिषदेच्या सदस्यत्वाच्या मुदतीपलीकडे लांबणार नाही, पण त्याचे केंद्रीय परिषदेचे सदस्यत्व चालू असले पाहिजे या शर्तीवर तो फेरनिवडणुकीस पाव असेल :

केंद्रीय परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष.

[परंतु, अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून ज्या मुदतीसाठी तो निवडून आला असेल ती संपूर्ण मुदत समाप्त होण्यापूर्वी केंद्रीय परिषदेचा सदस्य म्हणून त्याचा पदावधी समाप्त होत असेल तर, तो केंद्रीय परिषदेचा सदस्य म्हणून पुन्हा निवडून आल्यास अगर पुन्हा नामनियुक्त केला गेल्यास, अध्यक्षाच्यां किंवा उपाध्यक्षाच्या पदावर तो ज्या मुदतीसाठी निवडून आला असेल त्या संपूर्ण मुदतीपर्यंत तो ते पद धारण करण्याचे चालू ठेवील.]

६. या प्रकरणाखालील निवडणुका विहित रीतीने घेण्यात येतील, आणि अशा कोणत्याही निवडणुकीसंबंधात कोणताही तंता उद्भवला तर, तो केंद्र शासनाकडे निर्णयार्थ सोपवण्यात येईल आणि त्याचा निर्णय अंतिम असेल.

निवडणुकांची पद्धती.

७. (१) या कलमाच्या उपबंधांच्या अधीनतेने, * * * * नामनियुक्त केलेला किंवा निवडून आलेला सदस्य त्याच्या नामनियुक्तीच्या किंवा तो निवडून आल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांची मुदत किंवा त्याच्या उत्तराधिकारायास रीतसर नामनियुक्त करण्यात येईपर्यंतची किंवा निवडून देण्यात येईपर्यंतची मुदत यांपैकी जी अधिक असेल त्या मुदतीपर्यंत तो ते पद धारण करील.

पदावधी व निमित्त-वशात् रिकाम्या होणाऱ्या जागा.

(२) नामनियुक्त केलेला किंवा निवडून आलेला सदस्य कोणत्याही वेळी, अध्यक्षास उद्देशून लिहिलेल्या स्वाक्षरित लेखाद्वारे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊ शकेल, आणि तदनंतर अशा सदस्याची जागा रिकामी होईल.

(३) नामनियुक्त केलेला किंवा निवडून आलेला सदस्य, केंद्रीय परिषदेच्या लागोपाठच्या तीन बैठकींना केंद्रीय परिषदेच्या मते पुरेणी असेल अशा सबवीणिवाय अनुपस्थित राहिला तर, किंवा जर तो कलम ३-खंड (क), (ग) किंवा (छ) याखाली निवडून आलेला असून तो भारतीय वैद्यकीय परिषदेच्या अध्यापकीय कर्मचारीवर्गाचा सदस्य किंवा, प्रकरणपरत्वे, नोंदलेला औषधव्यवसायी असण्याचे बंद झाले तर, त्याची जागा रिकामी झाली असल्याचे मानण्यात येईल.

१. 'विधि अनुकूलन (क्रमांक ३) आदेश, १९५६' द्वारे "भाग क" हे शब्द गाळले.
२. 'विधि अनुकूलन (क्रमांक ३) आदेश, १९५६' द्वारे "अशा प्रत्येक" या शब्दाएवजी हा शब्द घातला.
३. १९५९ चा अधिनियम २४-कलम ५ द्वारे हे परंतुक गाळले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).
४. १९७६ चा अधिनियम ७०-कलम ३ द्वारे घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).
५. कित्ता—कलम ३ द्वारे गाळले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).
६. कित्ता—कलम ३ द्वारे मूळ भजकुराएवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).
७. कित्ता—कलम ३ द्वारे मूळ भजकुराएवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).
८. कित्ता—कलम ४ द्वारे जादा दाखल किले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).
९. कित्ता—कलम ५ द्वारे गाळले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

(४) केंद्रीय परिषदेतील निमित्तवशात् रिकासी झालेली जागा ही, नव्याने नामनियुक्ती करून किवा, प्रकरणपरत्वे, निवडणूक घेऊन त्याद्वारे भरण्यात येईल, आणि रिकासी जागा भरण्यासाठी नामनियुक्त करण्यात आलेली किंवा निवडून देण्यात आलेली व्यक्ती ज्या सदस्याची जागा घेईल त्याची नामनियुक्ती किंवा निवड जितक्या मुदतीकरता झाली होती तिच्यापैकी उर्वरित मुदतीपर्यंतच फक्त ती व्यक्ती पद धारण करील.

(५) केंद्रीय परिषदेने केलेल्या कोणत्याही कूटीला, केंद्रीय परिषदेमध्ये एखादी जागा रिकासी होती किंवा तिच्या घटनेत कोणतीही उणीच होती एवढाचाच केवळ कारणावरून आक्षेप घेता येणार नाही.

(६) केंद्रीय परिषदेचे सदस्य पुनर्नामनियुक्तीस किंवा फेरनिवडणुकीस पात्र असतील.

[कर्मचारीवर्ग पारिश्रमिक व भत्ते.]

[८. केंद्रीय परिषद—

(क.) एखाद्या निवंधकाची नियुक्ती करील व तो त्या परिषदेचा सचिव म्हणून काम पाहील आणि, त्या परिषदेने तसे ठरवल्यास तिचा कोषाध्यक्ष म्हणूनही तो काम पाहू शकेल;

(ख.) त्या परिषदेला या अधिनियमाखालील आपली कामे पार पाडणे शक्य व्हावे म्हणून आवश्यक असतील असे अन्य अधिकारी व सेवक यांची नियुक्ती करू शकेल;

(ग.) निवंधकाने, किंवा कोणताही इतर अधिकारी किंवा सेवक याने आपले कर्तव्य यथोचित रीत्या पार पाडावे यासाठी, त्या परिषदेला आवश्यक वाटेल अशी प्रतिभूती त्याच्याकडून मागवून घेऊ शकेल;

(घ.) केंद्र शासनाची पूर्वमंजुरी घेऊन,—

(एक) त्या परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर सदस्य यांना द्यावयाचे पारिश्रमिक व भत्ते,

(दोन) त्या परिषदेचे अधिकारी व सेवक यांचे वेतन व भत्ते आणि इतर सेवाशर्ती, ठरवू शकेल.]

कार्यकारी समिती.

(१) केंद्रीय परिषद, होईल तितक्या लवकर, एक कार्यकारी समिती घटित करील व अध्यक्ष (हा कार्यकारी समितीचा सभापती असेल) आणि उपाध्यक्ष, (पदसिद्ध) आणि केंद्रीय परिषदेने आपल्या सदस्यांमधून निवडून दिलेले अन्य पाच सदस्य मिळून ती बनलेली असेल.

(२) कार्यकारी समितीचा सदस्य हा त्या नात्याने, केंद्रीय परिषदेचा सदस्य म्हणून त्याचा पदावधी संपेपर्यंत पद धारण करील, पण त्याचे केंद्रीय परिषदेचे सदस्यत्व चालू राहिल्यास ती फेरनिवडणुकीस पात्र असेल.

(३) या अधिनियमाद्वारे कार्यकारी समितीला प्रदान करण्यात आलेल्या शक्ती व तिच्याकडे सोपवण्यात आलेली कर्तव्ये यांव्यतिरिक्त ती समिती, विहित करण्यात येतील अशा शक्ती वापरील व अशी विहित कर्तव्ये पार पाडील.

[इतर समित्या.]

(१क.) (१) केंद्रीय परिषद स्वतःला आवश्यक वाटील अशा सर्वसाधारण किंवा विशेष प्रयोजनांसाठी आणि ती विनिर्दिष्ट करील त्याप्रमाणे जास्तीत जास्त पाच वर्षांच्या कालावधीसाठी, आपल्या सदस्यांमधून इतर समित्या घटित करू शकेल आणि ज्या व्यक्ती केंद्रीय समितीच्या सदस्य नाहीत अशा व्यक्तींना तेवढाच कालावधीसाठी अशा समित्यांचे सदस्य म्हणून स्वीकृत करून घेऊ शकेल.

(२) अशा समित्यांपुढील कामकाज हे, या अधिनियमाखाली करण्यात येतील अशा विनियमांस अनुसरून चालवण्यात येईल.

शिक्षणविषयक विनियम.

(१) या कलमाच्या उपबंधांच्या अधीनतेने, केंद्रीय परिषदेला, केंद्र शासनाच्या मान्यतेच्या अधीनतेने, औषधव्यवसायी म्हणून अर्ह होण्यास आवश्यक असलेला शिक्षणाचा किमान दर्जा विहित करणारे 'शिक्षणविषयक विनियम' म्हणून संबोधण्यात येणारे विनियम करता येतील.

(२) विशेषत: व पूर्वगामी शक्तीच्या व्यापकतेस बाध न येता, शिक्षणविषयक विनियमांमध्ये पुढील गोष्टी विहित करता येतील—

(क.) परीक्षेसाठी प्रवेश मिळण्यापूर्वी करावयाच्या अभ्यासाचे व प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे स्वरूप व कालावधी;

(ख.) मान्य पाठ्यक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरवावयाची उपकरणे व सोयी;

(ग.) परीक्षेचे विषय व त्यांमध्ये प्राप्त करावयाचा दर्जा;

(घ.) परीक्षाकरता प्रवेश मिळण्याबाबतच्या अन्य कोणत्याही शर्ती.

१. १९७६ चा अधिनियम ७०-कलम ६ द्वारे मूळ कलमाएवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

२. कित्ता—कलम ७ द्वारे घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

(३) शिक्षणविषयक विनियम व त्यामध्ये नंतर केलेली सर्व विशेषधने यांच्या प्रारूपाच्या प्रती, केंद्रीय परिषदेकडे सर्व राज्य शासनांना पुरवल्या जातील आणि शिक्षणविषयक विनियम किंवा, प्रकरण-परत्वे, त्यातील कोणतेही विशेषता पोटकलम (१) खाली मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे सादर करण्यापूर्वी, केंद्रीय परिषद, उपरोक्ताप्रमाणे प्रती पुरवल्यापासून तीन महिन्यांच्या आत कोणत्याही राज्य शासनाकडून आलेले अभिप्राय विचारात घेईल.

(४) शिक्षणविषयक विनियम, शासकीय राजपत्रात व केंद्रीय परिषद निदेशित करील अशा अन्य रीतीने प्रकाशित करण्यात येतील.

(५) कार्यकारी समिती, शिक्षणविषयक विनियमांच्या परिणामकारकतेसंबंधी केंद्रीय परिषदेस वेळोवेळी अहवाल सादर करील आणि त्यासंबंधात आपणांस योग्य वाटतील अशी विशेषधने करण्याविषयी ती केंद्रीय परिषदेकडे शिकारस करू शकेल.

११. ३-च्या प्रकरणाखाली राज्य परिषद घटित करण्यात आल्यानंतर आणि राज्य परिषदेचा विचार घेतल्यानंतर कोणत्याही वेळी राज्य शासनाला शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, शिक्षणविषयक विनियम त्या राज्यात परिणामक होतील असे घोषित करता येईल:

परंतु, अशी कोणतेही घोषणा करण्यात आलेली नसेल तर, शिक्षणविषयक विनियम हे राज्य परिषद घटित करण्यात आल्याच्या दिनांकापासून तीन वर्षे संपत्ताच त्या राज्यात परिणामक होतील.

शिक्षणविषयक
विनियम राज्यांना
लागू करणे।

१२. (१) * * * राज्यातील जे कोणतेही प्राधिकरण औषधव्यवसायीसाठी पाठ्यक्रम चालवते त्याला पाठ्यक्रमास मान्यता मिळवण्यासाठी केंद्रीय परिषदेकडे अर्ज करता येईल, आणि केंद्रीय परिषद, स्वतःला जी चौकशी करणे योग्य वाटेल अशी चौकशी करून नंतर, उक्त पाठ्यक्रम हा शिक्षण-विषयक विनियमांना अनुरूप आहे याबद्दल तिची खात्री झाली तर, उक्त पाठ्यक्रम हा औषधव्यवसायी-साठी असलेल्या मान्य परीक्षेकरता प्रवेश मिळण्याच्या प्रयोजनार्थ मान्य पाठ्यक्रम असल्याचे घोषित करील.

(२) * * * राज्यातील जे कोणतेही प्राधिकरण औषधशास्त्रातील परीक्षा घेते त्याला परीक्षेस मान्यता मिळवण्यासाठी केंद्रीय परिषदेकडे अर्ज करता येईल, आणि केंद्रीय परिषद, स्वतःला जी चौकशी करणे योग्य वाटेल अशी चौकशी करून नंतर, उक्त परीक्षा ही शिक्षणविषयक विनियमांना अनुरूप आहे याबद्दल तिची खात्री झाली तर, उक्त परीक्षा ही या अधिनियमाखाली औषधव्यवसायी म्हणून नोंदणी होण्यासाठी अर्ह होण्याच्या प्रयोजनार्थ मान्य परीक्षा असल्याचे घोषित करील.

(३) जे प्राधिकरण मान्य पाठ्यक्रम चालवते किंवा मान्य परीक्षा घेते असे * * * राज्यांमधील प्रत्येक प्राधिकरण, कोणते पाठ्यक्रम व प्रशिक्षणक्रम पुरे करावयाचे आणि कोणती परीक्षा द्यावयाची त्यासंबंधी, असे पाठ्यक्रम व परीक्षा कोणत्या वयाला पुन्या करावयाच्या त्यासंबंधी, आणि सर्वसाधारणपणे अशा पाठ्यक्रमांच्या व परीक्षांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या गोष्टी यासंबंधी केंद्रीय परिषद वेळोवेळी मागवील अशी माहिती पुरवील.

मान्य पाठ्यक्रम व
परीक्षा।

१३. (१) एखादा मान्य पाठ्यक्रम किंवा मान्य परीक्षा ही शिक्षणविषयक विनियमांशी अनुरूप राहिलेली नाही असे कार्यकारी समितीने केंद्रीय परिषदेस कल्याले तर, त्या पाठ्यक्रमास किंवा, प्रकरण-परत्वे, परीक्षेस दिलेली जाहीर मान्यता काढून घेण्याचा प्रश्न विचारात घेण्याचा आपला इरादा असल्याबद्दल केंद्रीय परिषद संबंधित प्राधिकरणास नोटीस देईल, आणि उक्त प्राधिकरण, अशी नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत, त्यास यासंबंधात जे अभिवेदन करावयाचे असेल असेही अभिवेदन राज्य शासनामार्फत केंद्रीय परिषदेकडे पाठवील.

मान्यता काढून घेणे.

(२) संबंधित प्राधिकरणाकडून आलेले कोणतेही अभिवेदन आणि राज्य शासनाला त्यावर जे अभिप्राय देणे योग्य वाटेले असेल ते अभिप्राय विचारात घेतल्यानंतर, केंद्रीय परिषदेला, विनिर्दिष्ट दिनांकापूर्वी तो पाठ्यक्रम पूर्ण केल्यासच किंवा प्रकरणपरत्वे, ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यासच तो पाठ्यक्रम किंवा ती परीक्षा मान्य असल्याचे मानण्यात येईल असे घोषित करता येईल.

१४. [ज्यांवर या अधिनियमाचा विस्तार आहे अशा राज्यक्षेत्रांच्या] बाहेर एखादा प्राधिकरणाने प्रदान केलेल्या औषधशास्त्रातील कोणत्याही अर्हतेमुळे आवश्यक ते कौशल्य व ज्ञान यांची पुरेशी हमी मिळते अशी जर केंद्रीय परिषदेवी खात्री झाली तर, तिला अशी अर्हता ही, या अधिनियमाखाली नोंदणी होण्यासाठी अर्ह होण्याच्या प्रयोजनार्थ मान्य अर्हता असल्याचे घोषित करता येईल, आणि स्वतःला पुरेशी वाटतील अशी कारणे असल्यास त्या कारणास्तव तिला केवळाही, अशी अर्हता विनिर्दिष्ट दिनांकापूर्वी किंवा नंतर प्रदान केलेली असेल तरच [केंद्रीय परिषद विनिर्दिष्ट करील अशा इतर कोणत्याही जादा शर्ती असल्यास यांच्या अधीनतेने,] ती मान्य असल्याचे मानले जाईल असे घोषित करता येईल :

या अधिनियमाचा
ज्यांवर विस्तार
असेल अशा राज्य-
क्षेत्रांबाहेर प्रदान
केल्या जाणाऱ्या
अर्हता.

परंतु, अशी अर्हता धारण करणारी [भारताचा नागरिक] सोडून अन्य कोणतीही व्यक्ती ज्या राज्यात किंवा देशात अर्हता प्रदान करण्यात आली असेल त्या राज्याचा किंवा देशाचा कायदा व प्रथा

१. 'अनुकूलन आदेश, १९५०' द्वारे "भारताच्या" हा शब्द गाळला.

२. कित्ता—द्वारे मूळ शब्दांगेवजी घातले.

३. 'विधि अनुकूलन आदेश (क्रमांक ३), १९५६' द्वारे "भाग क राज्ये आणि भाग ख राज्ये यांच्या" याएवजी हा मजकूर दाखल केला.

४. १९७६ चा अधिनियम ७०-कलम ८ द्वारे हा मजकूर घातला (१ सप्टेंबर १९७६ रोजी व तेह्वापासून).

यांनुसार, अशी अर्हता धारण करणाऱ्या मळच्या भारतीय व्यक्तींना औषधविषयक पेशा पत्करण्याची व तो व्यवसाय करण्याची मुभा नसेल तर, ती नोंदणीकरता अह आहे असे मानले जाणार नाही.

घोषणांची पद्धती.

१५. कलम १२, कलम १३ किंवा कलम १४ खालील सर्वे घोषणा केंद्रीय परिषदेच्या सभेत संमत झालेल्या ठरावाड्यारे करण्यात येतील, आणि त्या शासकीय राजपत्रात प्रसिद्ध होताच परिणामक होतील.

केंद्रीय नोंदवही.

१५क. (१) केंद्रीय परिषद, 'केंद्रीय नोंदवही' था नावाची औषधव्यवसायीची एक नोंदवही विहित रीतीने ठेवण्याची व्यवस्था करील, आणि राज्याच्या नोंदवहीत त्या त्या काढी नोंदलेल्या व्यक्तींची नावे अशा नोंदवहीत अंतर्भूत असतील.

(२) प्रत्येक राज्य परिषद, प्रत्येक वर्षाच्या एक एप्रिल या तारखेनंतर शब्द तितक्या लवकर, राज्याच्या नोंदवहीच्या पाच प्रती केंद्रीय परिषदेस पुरवील, आणि प्रत्येक राज्य परिषदेचा निवंधक हा राज्याच्या नोंदवहीत वेळोवेळी घालण्यात आलेली भर व तीमध्ये केलेली इतर विशेषज्ञाने अविलवे केंद्रीय परिषदेस कळवील.

(३) केंद्रीय नोंदवही केंद्रीय परिषदेने दिलेल्या आदेशांस अनुसृत ठेवणे, तीत वेळोवेळी मुद्धारणा करणे व ती भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करणे हे केंद्रीय परिषदेच्या निवंधकाचे कर्तव्य असेल.

(४) केंद्रीय नोंदवही ही 'भारतीय पुरावा अधिनियम, १८७२' (१८७२ चा १) यात अभिप्रेत असल्याप्रमाणे, सार्वजनिक दस्तऐवज असल्याचे मानण्यात येईल आणि भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानुसार नोंदवहीची प्रत सादर करून ती नोंदवही शाब्दीत करता येईल.]

[केंद्रीय नोंदवहीत नोंदणी करणे.]

१६. केंद्रीय परिषदेचा निवंधक, राज्याच्या नोंदवहीत एखाद्या व्यक्तीची नोंदणी झाल्याचे वृत्त मिळाल्यावर तिचे नाव केंद्रीय नोंदवहीत दाखल करील.]

निरीक्षक.

१६. (१) कार्यकारी समितीला, या प्रकरणाच्या प्रयोजनांकरता तिला आवश्यक वाटतील इतके निरीक्षक नियुक्त करता येतील.

(२) निरीक्षकाला—

(क) मान्य पाठ्यक्रमाची सोध असलेल्या कोणत्याही संस्थेची पाहणी करता येईल;

(ख) कोणत्याही मान्य परीक्षेच्या वेळी उपस्थित राहाता येईल;

(ग) या प्रकरणाखाली ज्या संस्थेच्या प्राधिकाऱ्यांनी तिच्या पाठ्यक्रमाला किंवा परीक्षेला मान्यता मिळावी म्हणून अर्ज केला असेल अशा कोणत्याही संस्थेची पाहणी करता येईल, व अशा संस्थेतील कोणत्याही परीक्षेच्या वेळी उपस्थित राहता येईल.

(३) पोटकलम (२) खाली कोणत्याही परीक्षेच्या वेळी उपस्थित राहणारा निरीक्षक, परीक्षेच्या कामकाजात हस्तक्षेप करणार नाही, पण तो उपस्थित राहील अशी प्रत्येक परीक्षा पुरेशी आहे किंवा कसे त्यासंबंधी व ज्याबाबत कार्यकारी समिती त्याला अहवाल देण्यास संगेल अशा अन्य कोणत्याही बाबीसंबंधी कार्यकारी समितीस तो अहवाल देईल.

(४) कार्यकारी समिती, अशा प्रत्येक अहवालाची एकेक प्रत संबंधित प्राधिकरण किंवा संस्था यांच्याकडे पाठवील, आणि उक्त प्राधिकरणाने किंवा संस्थेने त्यावर कोणतेही अभिप्राय दिले असल्यास त्यांसह त्याची एकेक प्रत केंद्र शासनाकडे आणि प्राधिकरण किंवा संस्था ज्या राज्यात असेल अशा राज्याच्या शासनाकडे ही पाठवील.

माहिती सादर करावयाची.

१७. (१) केंद्रीय परिषद, आपल्या कार्यवृत्तांच्या व कार्यकारी समितीच्या कार्यवृत्तांच्या प्रती आणि आपल्या कार्याचा वार्षिक अहवाल * * * * केंद्र शासनाला सादर करील.

(२) केंद्र शासनाला, या कलमाखाली किंवा कलम १६ खाली त्याच्याकडे सादर करण्यात आलेला कोणताही अहवाल [किंवा प्रत] त्यास योग्य वाटेल अशा रीतीने प्रसिद्ध करता येईल.

[हिशेब व लेखा-परीक्षा.]

* [१७क. (१) केंद्र शासन हे भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक याच्याशी विचार विनिमय करून जे सर्वसाधारण निदेश देईल त्यास अनुसृत आणि ते विनिर्दिष्ट करील अशा नमून्यात व अशा रीतीने केंद्रीय परिषद, योग्य ते हिशेब व इतर संबद्ध अभिलेख ठेवील आणि हिशेबांचे वार्षिक विवरणपत्र तयार करील.

(२) केंद्रीय परिषदेच्या हिशेबांची लेखापरीक्षा भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक याच्याकडून किंवा तो यावाबीत प्राधिकृत करील अशा व्यक्तीकडून दरवर्षी केली जाईल आणि त्याला किंवा अशा रीतीने प्राधिकृत केलेला कोणत्याही व्यक्तीला अशा लेखापरीक्षेसंबंधात आलेला कोणताही खर्च केंद्रीय परिषदेकडून भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यास प्रदेय असेल.

१. १९७६ चा अधिनियम ७०-कलम ९ द्वारे हा मजकूर घातला (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

२. कित्ता—कलम १० द्वारे गाल्ले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

३. कित्ता—कलम १० द्वारे मूळ मजकुराएवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

४. कित्ता—कलम ११ द्वारे घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

(३) भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक आणि केंद्रीय परिषदेच्या हिशेवांच्या लेखापरीक्षेच्या संवंधात त्याने प्राधिकृत केलेली कोणतीही व्यक्ती यांना अशा लेखापरीक्षेच्या बाबतीत, सरकारी हिशेबांची लेखापरीक्षा करण्यासंबंधात नियंत्रक व महालेखापरीक्षक याला जसे असतात तसेच अधिकार, विशेषाधिकार व प्राधिकार असतील आणि विशेषेकाऱ्हन, हिशेबपुस्तके, संवंधित प्रमाणके व इतर दस्तऐवज व कागदपत्रे हजर करण्याची मागणी करण्याचा हक्क असेल.

(४) भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक याने, किंवा त्याच्याकडून या बाबतीत प्राधिकृत झालेल्या व्यक्तीने प्रमाणित केल्यानुसार असलेले हिशेब त्यावरील लेखापरीक्षा अहवालासह उपर्युक्त केंद्रीय परिषदेकडे दर वर्षी पाठवण्यात येतील आणि ही परिषद आपल्या अभिप्रायांसह ते हिशेब केंद्र शासनाकडे पाठवील.]

१८. (१) केंद्रीय परिषदेला, या प्रकरणाची प्रयोजने पार पाडण्यासाठी केंद्र शासनाच्या मान्यतेने विनियम करण्याची शक्ती. या अधिनियमाशी सुरंगत असे विनियम करता येतील.

(२) विशेषत: व पूर्वगामी शक्तीच्या व्यापकतेस बाबत न येता, अशा विनियमांद्वारे पुढील गोष्टीं- करिता उपर्युक्त करता येईल—

[(क.) केंद्रीय परिषदेच्या संपत्तीची व्यवस्था पाहणे ;]

(ख.) या प्रकरणाखालील निवडणुका कशा रीतीने घ्याव्या ;

(ग.) केंद्रीय परिषदेच्या सभा बोलावणे व भरवणे, अशा सभा केव्हा व कोठे भरवाव्या त्या वेळा व ती ठिकाणे, त्यांमध्ये चालवावयाचे कामकाज व गणपूर्ती होण्यासाठी आवश्यक असलेली सदस्य-संख्या ;

(घ.) कार्यकारी समितीची कार्ये, तिच्या सभा बोलावणे व भरवणे, अशा सभा केव्हा व कोठे भरवाव्या त्या वेळा व ती ठिकाणे, आणि गणपूर्ती होण्यासाठी आवश्यक असलेली सदस्य-संख्या ;

(ङ.) अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या शक्ती व कर्तव्ये ;

(च.) केंद्रीय परिषदेचा [निवंधक, सचिव], निरीक्षक व अन्य अधिकारी आणि सेवक यांच्या अहंता, पदावधी आणि त्यांच्या शक्ती व कर्तव्ये—[निवंधकाने किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा सेवकाने] चावावाच्या प्रतिभूतीची रक्कम व स्वरूप यांमुळा ;

[(द.) केंद्रीय नोंदवणी कशा रीतीने ठेवावी व तिला कशा रीतीने प्रसिद्धी द्यावी ;

(ज.) कार्यकारी समितीशिवाय इतर समित्यांची घटना व कार्ये, त्यांच्या सभा बोलावणे व भरवणे, अशा सभा कोणत्या वेळेस व कोणत्या ठिकाणी घेण्यात याव्यात ती वेळ व ते ठिकाण आणि गणपूर्तीसाठी आवश्यक असलेली सदस्य-संख्या.]

(३) केंद्रीय परिषदेकडून या कलमाखाली विनियम करण्यात येईपर्यंत, सभापतीस, केंद्र शासनाच्या पूर्वमंजुरीने, या प्रकरणाची प्रयोजने पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक असतील असे, विनियम—केंद्रीय परिषदेच्या पहिल्या निवडणुका कशा रीतीने घ्यावयाच्या त्यासंबंधी उपर्युक्त करणाऱ्या विनियमांमुळा—करता येतील, आणि या कलमाखालील आपल्या शक्तींचा वापर करून केंद्रीय परिषदेस, अशा रीतीने केलेल्या कोणत्याही विनियमांमध्ये फेरबदल करता येतील किंवा ते विवंडित करता येतील.

प्रकरण ३ रे

राज्य औषधव्यवसाय परिषदा

१९. कलम २० खाली केलेल्या करारानुसार एखादी संयुक्त राज्य परिषद घटित करण्यात आली असेल तेवढी बाब खेरीजकरून एरव्ही, राज्य शासन पुढील सदस्याची मिळून वनलेली एक राज्य परिषद घटित करील, ते सदस्य असे :—

(क.) राज्याच्या नोंदलेल्या औषध व्यवसायींनी आपल्यामधून निवडून दिलेले सहा सदस्य ;

(ख.) राज्य शासनाने नामनियुक्त केलेले पाच सदस्य—त्यांच्यापैकी किमान [तीन] सदस्य म्हणजे औषधनिर्मितिशास्त्र किंवा औषध रसायनशास्त्र यांतील विहित पदवी किंवा पदविका धारण करणाऱ्या व्यक्ती किंवा [नोंदलेले औषधव्यवसायी] असतील ;

(ग.) प्रत्येक वैद्यकीय परिषदेच्या किंवा, प्रकारणपरत्वे, त्या त्या राज्याच्या वैद्यकीय नोंदणी परिषदेच्या सदस्यांनी आपल्यामधून निवडून दिलेला एक सदस्य ;

(घ.) राज्याचा मुख्य प्रशासनिक वैद्यकीय अधिकारी, (पदसिद्ध) किंवा एखाद्या सभेला उपस्थित राहाण्यास तो असमर्थ असेल तर, उपस्थित राहण्यास त्याने लेखी प्राधिकृत केलेली व्यक्ती ;

राज्य परिषदांची घटना व रचना.

१. १९७६ चा अधिनियम ७०-कलम १२ द्वारे मूळ मजकुराएवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

२. कित्ता—कलम १२ द्वारे घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

३. कित्ता—कलम १३ द्वारे मूळ मजकुराएवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

[(घृ) *[' औषधिद्रव्ये व सौदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० ' (१९४० चा २३)] याखालील राज्याच्या औषध नियंत्रण संघटनेचा प्रभारी अधिकारी (पदसिद्ध), किंवा एखादा सभेला उपस्थित राहण्यास तो असमर्थ असेल तर, उपस्थित राहण्यास त्याने लेखी प्राधिकृत केलेली व्यक्ती;]

(इ) *[' औषधिद्रव्ये व सौदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० ' (१९४० चा २३)] याखालील शासकीय विश्लेषक (पदसिद्ध), किंवा जेथे एकाहून अधिक विश्लेषक असतील तेथे, राज्य शासन या बाबतीत नियुक्त करील असा एक विश्लेषकः

परंतु, कलम २०, पोट-कलम (१)-खंड (ख) याखाली करार करण्यात आला असेल त्या बाबतीत, करारात अशी तरतूद करता येईल की, सहभागी होणाऱ्या अन्य राज्यांच्याही गरजा भागविण्यासाठी राज्य परिषदेच्या सदस्यांमध्ये उक्त अन्य सहभागी राज्यांपैकी प्रत्येकाच्या शासनाने नामनियुक्त केलेल्या अशा जास्तीत जास्त दोन सदस्यांची भर घालून परिषदेत वाढ करण्यात यावी आणि नेहमी त्यांच्यापैकी किमान एक सदस्य म्हणजे औषधनिर्मितिशास्त्र किंवा औषध रसायनशास्त्र यातील विहित पदबी किंवा पदविका धारण करणारी व्यक्ती किंवा *[नोंदलेला औषधव्यवसायी] असला पाहिजे आणि जेथे करारात तशी तरतूद करण्यात आली असेल तेथे, राज्य परिषदेच्या रचनेत त्यानुसार वाढ करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल.

आंतरराज्यीय करार.

२०. (१) दोन किंवा अधिक राज्य शासनांना,—

(क) सर्व सहभागी राज्यांकरता एक संयुक्त राज्य परिषद घटित करण्यासाठी, किंवा

(ख) एखाद्या राज्याच्या राज्य परिषदला अन्य सहभागी राज्यांच्या गरजा भागविता याव्यात यासाठी

तरतूद करणारा करार करता येईल आणि करारात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीपर्यंत तो अंमलात राहील आणि विनिर्दिष्ट अशा आणखी कालावधीपर्यंत नूतनीकरण होण्यास तो पात्र असेल.

(२) या अधिनियमात विनिर्दिष्ट केल्या आहेत अशा बाबीव्यतिरिक्त आणखी या कलमाखालील कराराद्वारे,—

(क) राज्य परिषद किंवा संयुक्त राज्य परिषद यांच्या संबंधातील खर्च सहभागी राज्यां-मध्ये संविभाजित करण्यासाठी तरतूद करता येईल ;

(ख) राज्य शासनाची या अधिनियमाखालील विविध कार्ये सहभागी राज्य शासनांपैकी कोणत्या राज्य शासनाने पार पाडावीत हे निश्चित करता येईल, आणि राज्य शासनाचे या अधिनियमातील जे उल्लेख आहेत त्यांचा त्यानुसार अर्थ लावला जाईल;

(ग) सर्वसाधारणपणे किंवा या अधिनियमाखाली उद्भवणाऱ्या विशेष बाबीच्या संदर्भात सहभागी राज्य शासनांमध्ये विचारविनिमय होण्यासंबंधी तरतूद करता येईल;

(घ) कराराची अंमलवजावणी करण्यासाठी आवश्यक किंवा समयोचित असल्याचे मानण्यात येतील अशा व या अधिनियमाशी विसंगत नसतील अशा आनुषंगिक किंवा साहाय्यभूत तरतुदी करता येतील.

(३) या कलमाखालील करार सहभागी राज्यांच्या शासकीय राजपत्रांत प्रसिद्ध करण्यात येईल.

संयुक्त राज्य परिषदांची रचना.

२१. संयुक्त राज्य परिषद पूढील सदस्याची मिळून बनलेली असेल, ते सदस्य असे :—

(क) कराराद्वारे तरतूद करण्यात येईल त्याप्रमाणे कमीत कमी तीन व जास्तीत जास्त पाच या मर्यादित, सहभागी राज्यांपैकी प्रत्येकाच्या नोंदलेल्या औषधव्यवसायींनी आपल्यामधून निवडून दिलेले सदस्य ;

(ख) कराराद्वारे तरतूद करण्यात येईल त्याप्रमाणे कमीत कमी दोन व जास्तीत जास्त चार या मर्यादित, प्रत्येक सहभागी राज्याने नामनियुक्त केलेले सदस्य ;

(ग) प्रत्येक वैद्यकीय परिषदेच्या किंवा, प्रकरणपरत्वे, प्रत्येक सहभागी राज्याच्या वैद्यकीय नोंदणी परिषदेच्या सदस्यांनी आपल्यामधून निवडून दिलेला एक सदस्य ;

(घ) प्रत्येक सहभागी राज्याचा मुख्य प्रशासनिक वैद्यकीय अधिकारी (पदसिद्ध), मुख्य किंवा एखाद्या सभेला उपस्थित राहण्यास तो असमर्थ असेल तर, तसे करण्यास त्याने लेखी प्राधिकृत केलेली व्यक्ती ;

*[(घृ) *[' औषधिद्रव्ये व सौदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० ' (१९४० चा २३)] याखालील राज्याच्या औषध नियंत्रण संघटनेचा प्रभारी अधिकारी (पदसिद्ध), किंवा एखाद्या सभेला उपस्थित रहण्यास तो असमर्थ असेल तर, तसे करण्यास त्याने लेखी प्राधिकृत केलेली व्यक्ती ;]

१. १९५९ चा अधिनियम २४-कलम ७ द्वारे घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

२. कित्ता—कलम ८ द्वारे घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

३. १९७६ चा अधिनियम ७०-कलम १३ द्वारे मूळ मजकुराएवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

४. १९७६ चा अधिनियम ७०-कलम १४ द्वारे मूळ मजकुराएवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

(ङ) प्रत्येक सहभागी राज्याचा [‘औषधिद्वये व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४०’ (१९४० चा २३)] याखालील शासकीय विश्लेषक, (पदमिळ), किंवा अशा कोणत्याही राज्यामध्ये एकाहून अधिक विश्लेषक असतील तर, राज्य शासन या बाबतीत नियुक्त करील असा स्थांच्या-पैकी एक विश्लेषक.

(२) करारात अशी तरतुदत करता येईल की, पोटकलम (१)-बंड (क) व (ख) यांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मर्यादित, त्या खंडांखाली निवडून द्यावयाच्या किंवा नामनियुक्त करावयाच्या सदस्यांची संख्या प्रत्येक सहभागी राज्याच्या बाबतीत सारखी असेल किंवा असणारही नाही.

(३) पोटकलम (१)-बंड (ख) खाली प्रत्येक राज्य शासनाने नामनियुक्त केलेल्या सदस्यांपैकी, निदान [निम्माहून अधिक] सदस्य हे, औषधर्तिमितिशास्त्र किंवा औषध रसायनशास्त्र यातील विहित पदवी किंवा पदविका धारण करणाऱ्या व्यक्ती किंवा [नोंद-लेले औषधव्यवसायी] असतील.

२२. प्रत्येक राज्य परिषद हा, स्थावर व जंगम अशी दोन्ही प्रकारची संपत्ती संपादन करण्याच्या व धारण करण्याच्या शक्तीसह, उत्तराधिकाराची निरंतर परंपरा व सामाईक मोहोर असलेला, राज्य शासनाकडून शासकीय राजपत्रात अधिसूचित करण्यात येईल किंवा संयुक्त राज्य परिषदेच्या बाबतीत करारात निश्चित करण्यात येईल अशा नावाचा निगमनिकाय असेल आणि त्या नावाने तो दावा लावील व त्याच्याविरुद्ध दावा लावण्यात येईल.

२३. (१) राज्य परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची, परिषदेचे सदस्य आपल्यामधून निवड करतील :

परंतु, राज्य परिषद प्रथमत: घटित करण्यात आल्यापासून पाच वर्षेपर्यंत, अध्यक्ष हा राज्य शासनाकडून नामनियुक्त झालेली व्यक्ती असेल आणि तो राज्य शासनाची मर्जी असेतोपर्यंत पद धारण करील आणि अंगोदरपासून सदस्य नसेल तर, तो कलम १९ किंवा, प्रकरणपरत्वे, कलम २१ यांमध्ये उल्लेखिलेल्या सदस्यांच्या जोडीला, राज्य परिषदेचा सदस्य होईल.

(२) [अध्यक्ष] किंवा उपाध्यक्ष हा त्या नात्याने जास्तीत जास्त पाच वर्षेपर्यंत ते पद धारण करील, —मात्र हा पदावधी त्याच्या राज्य परिषदेच्या सदस्यत्वाच्या मुदतीपलिकडे लांबण्यार नाही, पण त्याचे राज्य परिषदेचे सदस्यत्व चालू असेल पाहिजे या शर्तीवर तो फरनिवडणुकीस पाव असेल :

[परंतु, अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून ज्या मुदतीसाठी तो निवडून आला असेल ती संपूर्ण मुदत समाप्त होण्यापूर्वी राज्य परिषदेचा सदस्य म्हणून त्याचा पदावधी समाप्त होत असेल तर, तो राज्य परिषदेचा सदस्य म्हणून पुन्हा निवडून आल्यास अगर पुन्हा नामनियुक्त केला गेल्यास, अध्यक्षाच्या किंवा उपाध्यक्षाच्या पदावर तो ज्या मुदतीसाठी निवडून आला असेल त्या संपूर्ण मुदतीपर्यंत तो ते पद धारण करण्याचे चालू ठेवील.]

२४. या प्रकरणाखालील निवडणुका विहित रीतीने घेण्यात येतील, आणि अशा कोणत्याही निवडणुकीसंबंधात कोणताही तंदा उद्भवला तर, तो राज्य शासनाकडे निर्णयार्थ सोपवण्यात येईल आणि त्याचा निर्णय अंतिम असेल.

राज्य परिषदांचे निगमन.

२५. (१) या कलमाच्या उपवंधांच्या अधीनतेने, नामनियुक्त अध्यक्षाव्यतिरिक्त, नामनियुक्त केलेला किंवा निवडून आलेला सदस्य त्याच्या नामनियुक्तीच्या किंवा तो निवडून आल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांची मुदत किंवा त्याच्या उत्तराधिकारास रीतसर नामनियुक्त करण्यात येईपर्यंतची किंवा निवडून देण्यात येईपर्यंतची मुदत यांपैकी जी अधिक असेल त्या मुदतीपर्यंत पद धारण करील.

पदावधी व निमित्त-वशात् रिकाम्या होणाऱ्या जागा.

(२) नामनियुक्त केलेला किंवा निवडून आलेला सदस्य कोणत्याही वेळी, अध्यक्षास उद्देशून लिहिलेल्या स्वाक्षरित लेखाद्वारे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊ शकेल, आणि तदनंतर अशा सदस्याची जागा रिकामी होईल.

(३) नामनियुक्त केलेला किंवा निवडून आलेला सदस्य, राज्य परिषदेच्या लागोपाठच्या तीन बैठकींना राज्य परिषदेच्या मते पुरेशी असेल अशा सबवीशिवाय अनुपस्थित राहिला तर, किंवा जर तो कलम १९ किंवा २१ याचा खंड (क) किंवा (ग) याखाली निवडून आलेला असून तो वैद्यकीय परिषदेचा किंवा, प्रकरणपरत्वे, त्या राज्याच्या वैद्यकीय नोंदणी परिषदेचा सदस्य असण्याचे बंद झाले तर, त्याची जागा रिकामी झाली असल्याचे मानण्यात येईल.

१. १९७६ चा अधिनियम ७०- कलम १४ द्वारे मूळ मजकुराएवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

२. कित्ता—कलम १५ द्वारे मूळ मजकुराएवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

३. कित्ता—कलम १५ द्वारे जादा दाखल केले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

(४) राज्य परिषदेतील निमित्तवशात् रिकामी झालेली जागा ही, नव्याने नामनियुक्ती करून किंवा, प्रकरणप्रत्येक, निवडणूक घेऊन त्याद्वारे भरण्यात येईल, आणि रिकामी जागा भरण्यासाठी नामनियुक्ती करण्यात आलेली किंवा निवडून देण्यात आलेली व्यक्ती ज्या सदस्याची जागा घेईल त्याची नामनियुक्ती किंवा निवड जितक्या मुदतीकरता झाली होती तिच्यापैकी उर्वरित मुदतीपर्यंतच फक्त ती व्यक्ती पद धारण करील.

(५) राज्य परिषदेने केलेल्या कोणत्याही कृतीला, राज्य परिषदेमध्ये एखादी जागा रिकामी होती किंवा तिच्या घटनेत कोणतीही उणीव होती एवढाच्या केवळ कारणावरून आक्षेप घेता येणार नाही.

(६) राज्य परिषदेचे सदस्य पुनर्नामनियुक्तीस किंवा फेरनिवडणुकीस पात्र असतील.

कर्मचारीवर्ग,
पारिश्रमिक व भत्ते.

२६. राज्य परिषदेला, राज्य शासनाच्या पूर्वमंजुरीने,—

(क.) एखाद्या निवंधकाची नियुक्ती करता येईल व तो राज्य परिषदेचा सचिव म्हणून आणि, राज्य परिषदेने तसे ठरवल्यास तिचा कोषाध्यक्ष म्हणनही काम पाहील;

(ख.) राज्य परिषदेला या अधिनियमाखालील आपली कामे पार पाडणे शक्य व्हावे म्हणून आवश्यक असतील असे अन्य अधिकारी व सेवक यांची नियुक्ती करता येईल;

(ग.) राज्य परिषदेचा सचिव आणि अन्य अधिकारी व सेवक यांची वेतने व भत्ते, आणि अन्य सेवा-शर्ती ठरवता येतील;

(घ.) राज्य परिषदेच्या सदस्यांना प्रदेय असलेल्या भत्यांचे दर ठरवता येतील : परंतु, राज्य परिषद प्रथमतः घटित करण्यात आल्यापासून चार वर्षेपर्यंत, निवंधक म्हणजे राज्य शासनाने नियुक्त केलेली व्यक्ती असेल आणि तो राज्य शासनाची भर्जी असेतोपर्यंत पद धारण करील.

पाहणी.

[२६क. (१) राज्य परिषदेस, राज्य शासनाची पूर्वमंजुरी घेऊन, या अधिनियमाच्या ३ न्या, ४ थ्या व ५ व्या प्रकरणांच्या प्रयोजनांसाठी विहित अहृता असणाऱ्या निरीक्षकांची नियुक्ती करता येईल.

(२) निरीक्षकास,—

(क.) जेथे औषधिद्रव्याचे मिश्रण केले जाते किंवा ती तयार करून दिली जातात अशा कोणत्याही वास्तूची पाहणी करता येईल व निवंधकाकडे लेखी अहवाल सादर करता येईल;

(ख.) औषधिद्रव्यांचे मिश्रण करणारी किंवा ती तयार करून देणारी व्यक्ती ही नोंदलेली औषधव्यवसायी आहे किंवा कसे याची चौकशी करता येईल ;

(ग.) या अधिनियमाचे कोणत्याही प्रकारे व्यतिक्रमण झाले असल्याबद्दल करण्यात आलेल्या कोणत्याही लेखी तक्रारीसंबंधी बारकाईने तपास करता येईल ;

(घ.) राज्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या आदेशान्वये खटला दाखल करता येईल ;

(इ.) या अधिनियमाच्या ३ न्या, ४ थ्या आणि ५ व्या प्रकरणांची किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांची प्रयोजने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा इतर शक्तींचा वापर करता येईल.

(३) या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये, अथवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांद्वारे किंवा त्याअन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करताना एखाद्या निरीक्षकास हेतुपुरस्सर अटकाव करणारी कोणतीही व्यक्ती, सहा माहिन्यांपर्यंत अमू शकेल एवढ्या मुदतीच्या कारवासास, किंवा जास्तीत जास्त एक हजार रुपये एवढ्या द्रव्यदंडास, किंवा दोन्ही शिक्षास पात्र असेल.

(४) प्रत्येक निरीक्षक हा 'भारतीय दंड संहिता' (१८६० चा ४५)-कलम २१ च्या अर्थानुसार लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.]

कार्यकारी समिती.

२७. (१) राज्य परिषद, होईल तितक्या लवकर, एक कार्यकारी समिती घटित करील व अध्यक्ष (हा कार्यकारी समितीचा सभापती असेल) आणि उपाध्यक्ष, (पदसिद्ध) आणि राज्य परिषदेने आपल्या सदस्यांमधून निवडून दिलेले असे विहित करण्यात येतील तितके अन्य सदस्य मिळून ती बनलेली असेल.

(२) कार्यकारी समितीचा सदस्य, हा त्या नात्याने, राज्य परिषदेचा सदस्य म्हणून त्याचा पदावधीं संपैर्यंत पद धारण करील, पण त्याचे राज्य परिषदेचे सदस्यत्व चालू राहिल्यास तो फेरनिवडणुकीस पात्र असेल.

(३) या अधिनियमाद्वारे कार्यकारी समितीला प्रदान करण्यात आलेल्या शक्ती व तिच्याकडे सोपवण्यात आलेली कर्तव्ये याव्यतिरिक्त, ती समिती विहित करण्यात येतील अशा शक्ती वापरील व अशी विहित कर्तव्य पार पाडील.

२८. (१) राज्य परिषद ही, राज्य शासन वेळोवेळी मागवील असे अहवाल, आपल्या कार्यवृत्तांच्या व कार्यकारी समितीच्या कार्यवृत्तांच्या प्रती, आणि आपल्या हिंशेचंगे गोषवारे राज्य शासनाला सादर करील आणि त्यांच्या प्रती केंद्रीय परिषदेकडे पाठविण्यात येतील. माहिती सादर करावयाची.

(२) राज्य शासनाला, या कलमाखाली त्याच्याकडे सादर केलेला कोणताही अहवाल, प्रत गोषवारा विवाह अन्य माहिती त्यास योग्य वाटेल अशा रीतीने प्रसिद्ध करता येईल.

प्रकरण ४ थे

औषधव्यवसायींची नोंदवणी

२९. (१) हे प्रकारण कोणत्याही राज्यात परिणामक झाल्यानंतर शक्य होईल तेवढ्या लवकर राज्य शासन त्या राज्याकरता एक औषधव्यवसायींची नोंदवही यात यापुढे उपबंधित केलेल्या रीतीने तयार करण्याची व्यवस्था करील. नोंदवही तयार करणे व ठेवणे.

(२) राज्य परिषद, ती घटित झाल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर, या अधिनियमाच्या उपबंधानुसार नोंदवही ठेवण्याचे वाम अंगीकारील.

(३) नोंदवहीत पुढील तपशील अंतर्भूत असेल, तो असा :—

- (क) नोंदलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव व निवासस्थानाचा पता;
- (ख) नोंदवहीत त्या व्यक्तीची प्रथमत: नोंद केल्याचा दिनांक;
- (ग) नोंदणीकरता तिच्या अर्हता;
- (घ) तिच्या व्यक्तायाच्या ठिकाणाचा पता, आणि जर ती कोणत्याही व्यक्तीच्या नोकरीत असेल तर, अशा व्यक्तीचे नाव;
- (ङ) विहित करण्यात येईल असा आणखी तपशील.

३०. (१) पहिली नोंदवही तयार करण्याच्या प्रयोजनार्थ, राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, तीन व्यक्ती मिळून बनलेले एक नोंदणी अधिकारण घटित करील आणि निवंधकाचीही नियुक्ती करील व असा निवंधक नोंदणी अधिकरणाचा सचिव म्हणून वाम पाहील. पहिली नोंदवही तयार करणे.

(२) राज्य शासन, त्याच किंवा तशाच प्रकारच्या अधिसूचनेद्वारे, कोणत्या दिनांकास किंवा कोणत्या दिनांकापूर्वी नोंदणी अधिकरणाकडे नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल व त्यासोबत विहित फी द्यावा लागेल ते नियत करील.

(३) नोंदणी अधिकारण, नियत दिनांकास किंवा तत्पूर्वी त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक अर्जाची तपासणी करील, आणि कलम ३१ खाली नोंदला जाण्यास अर्जदार अंह आहे अशी त्याची खात्री तर, ते नोंदवहीत अर्जदाराच्या नावाची नोंद करण्याचा निदेश देईल.

(४) अशा प्रकारे तयार केलेली पहिली नोंदवही, राज्य शासन निदेश देईल अशा रीतीने त्यानंतर प्रकाशित करण्यात येईल, आणि अशा रीतीने प्रकाशित झालेल्या नोंदवहीत नोंदणी अधिकरणाचा जो निर्णय व्यक्त किंवा उपलक्षित झाला असेल त्यामुळे नाराज झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, अशा प्रकाशनाच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत, राज्य शासनाने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या बाबतीत नियुक्त केलेल्या प्राधिकरणाकडे अपील करता येईल.

(५) निवंधक पोटकलम (४) खाली नियुक्त केलेल्या प्राधिकरणाच्या निर्णयानुसार नोंदवही दिशेंद्रिय करील आणि तदनंतर, जिचे नाव नोंदवहीत दाखल करण्यात आले आहे अशा प्रत्येक व्यक्तीस विहित नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्र देईल.

(६) राज्य परिषद घटित करण्यात आल्यावर, नोंदवही तिच्या हवाली करण्यात येईल, आणि पहिल्या नोंदवहीत नोंदणी होण्यासाठी करण्यात आलेल्या अर्जाची संपूर्ण फी किंवा तिच्या कोणत्याही विनिर्दिष्ट अंश राज्य परिषदेच्या नावे जमा करण्यात यावा असे राज्य शासन निदेशित करू शकेल.

३१. ^२ [जिच्या वयाला अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत अशी व्यक्ती, जर ती राज्यात राहात असेल अथवा औषधविषयक धंदा विवा पेशा चालवत असेल आणि जर ती व्यक्ती—]

(क) एखाद्या भारतीय विद्यापीठाची औषधनिर्मितिशास्त्र किंवा औषध रसायनशास्त्र

यामधील पदवीं किंवा पदविका अगर, प्रकारणपरत्वे, एखाद्या राज्य शासनाची औषधविक्रेत्याच्या किंवा गंध्याच्या व्यवसायातील पदविका अथवा भारताच्या ^{**} * * * वाहेरील प्राधिकरणाने प्रदान केलेली विहित अर्हता धारण करत असेल तर, किंवा

(ख) औषधनिर्मितिशास्त्र विवा औषधरसायनशास्त्र यातील पदवीदून अन्य एखादी भारतीय विद्यापीठाची पदवी धारण करीत असेल, आणि जेथे वैद्यक व्यवसायीनी दिलेल्या औषधपत्रानुसार नेहमी औषधे तयार करून देण्यात येतात अशा रुणाल्यात किंवा दवाखान्यात

पहिल्या नोंदवहीत नोंद होण्यासाठी अर्हता.

१. 'अनुकूलन आदेश, १९५०' द्वारे 'प्रांत' हा शब्दोल्लेख गाळला.

२. १९५१ चा अधिनियम २४-कलम ९ द्वारे सुळ मजकुराएवजी घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

किंवा अन्य ठिकाणी ती औषधांचे मिश्रण करण्याचे काम एकूण किमान तीन वर्षे इतका काळ करीत असेल तर, किंवा

(ग) मिश्रक किंवा औषधकार यांच्याकरता पुरेशी म्हणून राज्य शासनाने मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाली असेल तर, किंवा

(घ) जेथे वैद्यक व्यवसायींनी दिलेल्या औषधपत्रांनुसार नेहमीं औषधे तयार करून देण्यात येतात अशा सूणालयात किंवा दवाखान्यात किंवा अन्य ठिकाणी औषधांचे मिश्रण करण्याचे काम, कलम ३० च्या पोटकलम (२) खालीं अधिसूचित केलेल्या दिनांकापूर्वी एकूण किमान पाच वर्षे इतका काळ करीत असेल तर,

विहित फी भरण्यात आल्यावर तिचे नाव पहिल्या नोंदवहीत नोंदले जाण्याचा हक्क तिळा प्राप्त होईल.

नंतरच्या नोंदणी-
साठी अहंता.

३२. (१) कलम ३० च्या पोटकलम (२) खालीं नियत केलेल्या दिनांकानंतर आणि कलम ११ द्वारे किंवा त्याखाली शिक्षणविषयक विनियम राज्यात परिणामक होण्यापूर्वी, [जिच्या वयाला अठावर्षे पूर्ण झाली आहेत अशी व्यक्ती] जर ती राज्यात राहत असेल अथवा औषधविषयक धंदा किंवा पेशा चालवत असेल आणि जर ती व्यक्ती,—

(क) केंद्रीय परिषदेच्या पूर्वमान्यतेने विहित केलेल्या शर्तीं विव्हा जेव्हा कोणत्याही शर्तीं विहित करण्यात आल्या नसतील तेव्हा, कलम ३१ मध्ये दिल्याप्रमाणे नोंदवहीत नाव नोंदले जाण्याचा हक्क एखाद्या व्यक्तीस प्राप्त करून देणाऱ्या शर्तीं पूर्ण करीत असेल तर, किंवा

(ख) अन्य राज्यातील नोंदलेला औषधव्यवसायी असेल, किंवा

(ग) कलम १४ खालीं मान्य केलेली अहंता धारण करीत असेल तर,
विहित फी भरण्यात आल्यावर तिचे नाव नोंदवहीत नोंदले जाण्याचा हक्क तिळा प्राप्त होईल :

परंतु, एखादी व्यक्ती जर मॅट्रिक्युलेशन परीक्षा किंवा मॅट्रिक्युलेशन परीक्षेशी तुल्य म्हणून विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाली नसेल तर, तिचे नाव नोंदवहीत नोंदले जाण्याचा हक्क [खंड (क) किंवा खंड (ग) खाली] तिळा प्राप्त होणार नाही.

(२) कलम ११ द्वारे किंवा त्याखाली शिक्षणविषयक विनियम, राज्यात परिणामक झाल्यानंतर, जर एखाद्या व्यक्तीच्या वयाला [अठावर्षे] पूर्ण झाली असतील आणि जर ती त्या राज्यात राहत असेल किंवा औषधविषयक धंदा किंवा पेशा चालवत असेल आणि मान्य परीक्षा उत्तीर्ण झाली असेल किंवा कलम १४ खालीं मान्य अशी अहंता धारण करीत असेल [किंवा अन्य राज्यातील नोंदलेला औषधव्यवसायी असेल] तर, विहित फी भरण्यात आल्यावर तिचे नाव नोंदवहीत नोंदले जाण्याचा हक्क तिळा प्राप्त होईल.

[३२क. (१) कलम ३२ मध्ये काहीं अंतर्भूत असले तरी, राज्य परिषद पुढील व्यक्तींचोही नावे नोंदवहीत नोंदण्यास परवानगी देऊ शकेल :—

(क) ज्या विस्थापित व्यक्तीं आपल्या उपजीविकेचे प्रमुख साधन म्हणून ४ मार्च, १९४९ पूर्वीच्या दिनांकापासून औषधविषयक धंदा किंवा पेशा चालवत आलेल्या असतील, आणि कलम ३८ मध्ये दिल्याप्रमाणे नोंदणीच्या शर्तीं पूर्ण करीत असतील अशा व्यक्तींची नावे ;

(ख) जे भारताचे नागरिक भारताबाहेरील कोणत्याही देशात औषधविषयक धंदा किंवा पेशा चालवत आले असतील आणि कलम ३१ मध्ये दिल्याप्रमाणे नोंदणीच्या शर्तीं पूर्ण करत असतील त्यांची नावे ;

(ग) मागाहन जे भारताचे राज्यक्षेत्र झाले अशा क्षेत्रात ज्या वास्तव्य करीत होत्या आणि कलम ३१ मध्ये दिल्याप्रमाणे नोंदणीच्या शर्तीं पूर्ण करतात अशा व्यक्तींची नावे ;

(घ) ज्या व्यक्तीं राज्यामध्ये औषधविषयक धंदा किंवा पेशा चालवत असतील, आणि,—

(एक) ज्यांनी कलम ३०-पोटकलम (२) मध्ये नियत केलेल्या दिनांकास किंवा त्यापूर्वी नोंदणीकरता अर्ज केला असता तर कलम ३१ मध्ये दिल्याप्रमाणे नोंदणीच्या शर्तीं त्या दिनांकास ज्यांनी पूर्ण केल्या असत्या ; किंवा

(दोन) कलम २-खंड (च)-उपखंड (तीन) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे असलेल्या वैद्यक व्यवसायींनी दिलेल्या औषधपत्रांनुसार जेथे नेहमीं औषधे तयार करून देण्यात येतात अशा सूणालयात किंवा दवाखान्यात किंवा अशा अन्य ठिकाणी ज्यांनी औषधिद्रव्यांचे मिश्रण करण्याचे काम कलम ३०-पोटकलम (२) खालीं नियत केलेल्या दिनांकापूर्वी एकूण किमान पाच वर्षे इतका काळ केलेले असेल,

अशा व्यक्तींची नावे ;

१. १९५९ चा अधिनियम २४-कलम १० द्वारे मूळ मजकुराएवजी घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

२. वित्ता—कलम १० द्वारे घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

३. कित्ता—कलम ११ द्वारे घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

(इ) एखादे राज्य १ नोवेंबर, १९५६ या दिवसाच्या लगतपूर्वी जसे अस्तित्वात होते तशा त्या राज्याच्या नोंदवहीत नोंद होण्यास ज्या व्यक्ती अहे आहेत परंतु जेथे त्यांनी वास्तव्य केले होते अथवा औषधविषयक धंदा किंवा पेशा चालवला होता ते क्षेव त्या दिनांकास झालेल्या रचनेनुसार एखाद्या राज्याचा भाग झाल्याकारणाने आणि केवळ त्या मॅट्रिक्युलेशन परीक्षा किंवा मॅट्रिक्युलेशन परीक्षें; तुल्य म्हणून विहित केलेली परीक्षा किंवा एखादी मान्य परीक्षा उनींनी झालेल्या नाहीत अथवा दाखल १४ खाली मान्यता दिलेली अहंता त्याच्यापाणी नाही एवढाच्या कारणावरून ज्या व्यक्ती अशा दुसऱ्या राज्याच्या नोंदवहीत नोंद होण्यास अहे नाहीत अशा व्यक्तींची नावे;

(च) (एक) एखादे राज्य १ नोवेंबर १९५६ या दिवसाच्या लगतपूर्वी जसे अस्तित्वात होते तशा त्या राज्याच्या नोंदवहीत समाविष्ट केलेल्या; आणि

(दोन) ज्या व्यक्ती त्यांनी जेथे वास्तव्य केले होते अथवा औषधविषयक धंदा किंवा पेशा चालवला होता ते क्षेव त्या दिनांकास झालेल्या रचनेनुसार एखाद्या राज्याचा भाग झाल्याकारणाने त्या दुसऱ्या राज्यात त्यांचे वास्तव्य आहे अथवा तेथे त्या असा धंदा किंवा पेशा चालवतात असे ठरते,

अशा व्यक्तींची नावे;

(छ) 'औषधव्यवसाय (विशेषाधिकार) अधिनियम, १९५९' (१९५९ चा २४) याच्या प्रारंभानंतर हे प्रकरण ज्या क्षेवात परिणामक होत असेल अशा क्षेवात ज्या वास्तव्य करीत असतील आणि कलम ३१ खंडे नमूद केल्याप्रयाणे ज्या वक्ती त्या जर्ती पूर्ण करत असतील अशा व्यक्तींची नावे.

(२) आपले नाव पोटकलम (१) ला अनुसूल नोंदवहीत नमूद करवून घेण्याची जिची इच्छा असेल अशा कोणतीही व्यक्तीला त्या संवंधात राज्य परिषदेकडे अर्ज करावा लागेल, आणि अशा अर्जसीबत विहित फी भरावी लागेल.

(३) या कलमाचे उपवंध 'औषधव्यवसाय (विशेषाधिकार) अधिनियम, १९५९' (१९५९ चा २४) याच्या प्रारंभानासून दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत प्रवर्तनात राहतील;

परंतु, राज्य शासनास, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, पोटकलम (१)चा खंड (क), खंड (ख) किंवा खंड (ग) याच्या प्रवर्तनाचा कालावधी अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा आणखी कालावधीने किंवा कालावधीनीं वाढवता येईल, मात्र तो सगळा मिळून दोन वर्षपिक्षा अधिक असू नये.

स्पष्टीकरण १.—पोटकलम (१)-खंड (क) च्या प्रयोजनार्थ, "विस्थापित व्यक्ती" याचा अर्थ, इंडिया व पाकिस्तान या अधिसत्ता निर्माण झाल्यामुळे किंवा मुलकी दंग्याधोप्यांमुळे अथवा आता पाकिस्तानचा एक भाग झालेल्या कोणत्याही क्षेवातील दंगलीच्या भीतीमुळे १ मार्च १९४७ रोजी किंवा त्यानंतर जिने अशा क्षेवातील आपले वास्तव्याचे ठिकाण सोडले असेल किंवा जिला तेथून विस्थापित करण्यात आले असेल आणि तेव्हापासून जी भारतात राहात असेल अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे.

स्पष्टीकरण २.—पोटकलम (१)चा खंड (क), (ग) आणि (छ) यांच्या प्रयोजनार्थ, कलम ३१-खंड (घ) मध्ये उल्लेखिलेल्या कालावधीची संगणना अर्जाचा दिनांक लक्षात घेऊन करण्यात येईल.]

३३. कलम ३२ किंवा कलम ३२क मध्ये काहीही अंतर्भूत असेले तरी, राज्य परिषद पुढील व्यक्तींची नावे नोंदवहीत दाखल करण्यास परवानगी देऊ शकेल:—

(क) कलम ३१ चा खंड (क) किंवा खंड (ग) यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्य, अहंता ज्यांनी प्राप्त केलेल्या आहेत आणि पहिली नोंदवही ज्या दिवशी संपत असेल तो दिवस व शिक्षणविषयक विनियम ज्या तारखेस अंमलात आले असतील ती तारीख या दरम्यानच्या कालावधीत ज्या व्यक्ती नोंदणीस पाव असतील अशा व्यक्तींची नावे;

(ख) 'औषधिद्रव्य व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४०' (१९४० चा २३) याअन्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमांनंतर औषधिद्रव्यांची मिथर्णे तथार करणे किंवा औषधिद्रव्ये तयार करून देणे यासाठी ३१ डिसेंबर, १९६९ पूर्वी "अहंतप्राप्त व्यक्ती" म्हणून मान्यता देण्यात आलेल्या व्यक्तींची नावे;

(ग) नोंदणीसाठी केलेल्या अर्जाचा तारखेच्या लगतपूर्वी एकूण किमान पाच वर्षे एवढाच्या कालावधीपर्यंत ज्या व्यक्ती भारतावाहेर उपजीविकेचे प्रमुख साधन म्हणून औषध-निर्मितीचा धंदा करीत होत्या किंवा पेशा चालवीत होत्या अशा विस्थापित किंवा स्वदेशी परतलेल्या व्यक्तींची नावे.

स्पष्टीकरण.—या पोटकलमातील,—

(एक) "विस्थापित व्यक्ती" याचा अर्थ, आता बांगला देशाचा भाग बनलेल्या कोणत्याही क्षेवातील मुलकी दंग्याधोप्यांमुळे किंवा दंग्याधोप्यांच्या भीतीमुळे १४ एप्रिल, १९५७ नंतर परंतु २५ मार्च, १९७१ पूर्वी जिने अशा क्षेवातील आपले वास्तव्याचे ठिकाण सोडले असेल किंवा जिला तेथून विस्थापित करण्यात आले असेल आणि तेव्हापासून जी भारतात राहात असेल ती व्यक्ती असा आहे;

(दोन) "स्वदेशी परतलेली व्यक्ती" याचा अर्थ, आता ब्रह्मदेश, श्रीलंका किंवा युगांडा यांचा किंवा इतर कोणत्याही देशाचा भाग बनलेल्या कोणत्याही क्षेवातील मुलकी दंग्याधोप्यांमुळे

[विस्थापित व्यक्ती, स्वदेशी परतलेल्या व्यक्ती आणि इतर व्यक्ती यांच्या नोंदणीबद्दलचे विशेष उपवंध.]

१. १९७६ चा अधिनियम ७०-कलम १७ द्वारा घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

किंवा दंग्याघोप्यांच्या भीतीमुळे १४ एप्रिल, १९५७ नंतर जिने अशा क्षेत्रातील आपले वास्तव्याचे ठिकाण सोडले असेल किंवा जिला तेथून विस्थापित करण्यात आले असेल आणि तेव्हापासून जी भारतात राहत असेल अशी मूळची भारतीय व्यक्ती, असा आहे.

(दोन) पोटकलम (१) च्या खंड (क) व (ख) चे उपवंध हे 'औषधव्यवसाय (विशेषण) अधिनियम, १९७६' याच्या प्रारंभाच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत अंमलात राहतील.]

३३. (१) कलम ३०-पोटकलम (२) खाली नियत केलेल्या दिनांकानंतर नोंदणीसाठी करावयाचे अर्ज राज्य परिषदेच्या निवंधकास उद्देशून करावे लागतील आणि त्यासोबत विहित फी भारावी लागल.

(२) असा अर्ज आल्यावर जर निवंधकाचे असे मत झाले की, त्या त्या काळी लागू असलेल्या या अधिनियमाच्या उपवंधाखाली नोंदवहीत नाव नमूद केले जाण्यास अर्जदार हक्कदार आहे, तर तो अर्ज-दाराचे नाव नोंदवहीत नोंदवील :

परंतु, या अधिनियमाच्या उपवंधाखाली कोणत्याही नोंदवहीतून जिचे नाव काढून टाकण्यात आले आहे अशा कोणत्याही व्यक्तीला, राज्य परिषदेने तिच्या संभेद्ये आपली मान्यता नोंदवल्याखेरीज, त्या व्यक्तीचे नाव नोंदवहीत नमूद केले जाण्याचा हक्क मिळणार नाही.

(३) ज्या व्यक्तीचा नोंदणीसाठी केलेला अर्ज निवंधकाने फेटाळून लावला आहे अशा कोणत्याही व्यक्तीला, याप्रमाणे अर्ज फेटाळून लावल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत राज्य परिषदेकडे अपील करता येईल आणि राज्य परिषदेचा त्यावरील निर्णय अंतिम असेल.

(४) या कलमाखाली एखाद्या नावाची नोंदवहीत नोंद घेतल्यावर निवंधक विहित नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्र देईल.^१

नूतनीकरण फी.

३४. (१) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असे निर्देशित करू शकेल की, नोंदवहीत प्रथमतः ज्या वर्षी नाव नोंदवण्यात आले त्या वर्षातील येणाऱ्या वर्षाच्या ३१ डिसेंबरनंतर नोंदवहीत नाव चालू ठेवण्यासाठी विहित करण्यात येईल इतकी नूतनीकरण फी राज्य परिषदेकडे दरवर्षी भरावी लागेल, आणि असा निर्देश देण्यात आला असेल तर त्यावयाची अशी नूतनीकरण फी, ज्या वर्षाशी ती संवंधित असेल अशा वर्षाच्या १ एप्रिल पूर्वी देय होईल.

(२) नियत दिनांकापर्यंत नूतनीकरण फी देण्यात आली नाही तर, निवंधक कसूरदाराचे नाव नोंदवहीतून काढून टाकील :

परंतु, अशा प्रकारे काढून टाकलेले नाव, विहित करण्यात येतील अशा शर्तीवर नोंदवहीत पुन्हा दाखल करता येईल.

(३) नूतनीकरण फी भरण्यात आल्यावर निवंधक, [त्यावढल एक पावती देईल आणि अशी पावती हा, नोंदणीचे नूतनीकरण केल्याचा पुरावा असेल].

अतिरिक्त अहंतांची नोंद करणे.

नोंदवहीतून नाव काढून टाकणे.

३५. विहित फी दिल्यावर नोंदलेल्या औषधव्यवसायीला, औपचारितिशास्त्र किंवा औषध रसायन-शास्त्र यांमध्ये तो संपादन करील अशा आणखी कोणत्याही पदव्या विविध यांची नोंदवहीत नोंद करवून घेण्याचा हक्क प्राप्त होईल.

३६. (१) या कलमाच्या उपवंधांच्या अधीनतेने, नोंदलेल्या औषधव्यवसायीला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर आणि आणपांस योग्य वाटेल अशी आणखी वाही चौकशी केल्यानंतर जर कायंकारी समितीची अशी खात्री झाली की,—

(एक) त्याचे नाव चुकीने किंवा अपवेदनामुळे किंवा महत्त्वपूर्ण वस्तुस्थिती दडवून ठेवल्या-मुळे नोंदवहीत नोंदले घेले आहे; किंवा

(दोन) तो एखाद्या अपराधाबद्दल दोषी ठरला होता किंवा कार्यकारी समितीच्या मते, एखाद्या व्यावसायिक वावतीत त्याने नोंदवहीत त्याचे नाव चालू ठेवण्यास ज्यामुळे तो अयोग्य ठरतो असे गर्हणीय वर्तन केल्याबद्दल दोषी झालेला होता; किंवा

(तीन) त्याने आपल्या औषधविषयक धंद्याच्या प्रयोजनांसाठी कामावर ठेवलेली ^२ [किंवा कोणत्याही औषधविषयक धंद्यासंबंधात त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी ठेवलेली] व्यक्ती

१. हा अधिनियम आंध्र प्रदेशाला लागू करताना 'विधि अनुकूलन आदेश (दुसरे विशेषण), १९५४' याद्वारे त्यात कलम ३३क घातले.

हा अधिनियम मद्रास राज्याला लागू करताना, 'विधि अनुकूलन आदेश, १९५४' द्वारे त्यात कलम ३३ क समाविष्ट केले व नंतर 'मद्रास (भर घातलेली क्षेत्रे) विधि अनुकूलन आदेश, १९६१' द्वारे त्याएवजी नवीन कलम दाखल केले.

२. १९५९ चा अधिनियम २४-कलम १२ द्वारे मूळ मजकुराएवजी घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

३. किंता—कलम १३ द्वारे घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

अशा कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरलेली होती किंवा अशी व्यक्ती ही जर नोंदलेला औषध-
व्यवसायी असती तर खंड (दोन) खाली तिचे नाव नोंदवहीतून काढून टाकले जाण्यास ज्यामुळे ती
पाव ठरली असती अशा कोणत्याही गहणीय वर्तनाबद्दल ती दोषी आहे.

तर अशा औषधव्यवसायीचे नाव नोंदवहीतून काढून टाकण्यात यावे असा आदेश ती देऊ
शकेल:

परंतु,—

(क) नोंदलेल्या औषधव्यवसायीने अपराध किंवा गहणीय वर्तन करण्यास विचारणी
दिली होती किंवा त्याने त्याकडे डोळेजाक केला होती, अथवा

(ख) अपराध किंवा गहणीय वर्तन ज्या दिनांकास घडले त्या दिनांकाच्या लगतपूर्व
वारा महिन्यांच्या कालावधीभैये कोणत्याही वेळी नोंदलेल्या औषधव्यवसायीने तसाच अपराध
केलेला आहे किंवा तशाच गहणीय वर्तनाबद्दल तो दोषी झालेला आहे; अथवा

(ग) अपराध किंवा गहणीय वर्तन ज्या दिनांकास घडले त्या दिनांकाच्या लगतपूर्व
वारा महिन्यांच्या कालावधीभैये कोणत्याही वेळी नोंदलेल्या औषधव्यवसायीने आपल्या
औषधविषयक धंद्याच्या प्रयोजनांसाठी काम करण्यासाठी ठेवलेल्या [किंवा कोणत्याही औषधविषयक
धंद्यासंबंधात त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी ठेवलेल्या] व्यक्तीने तसाच अपराध
केला आहे किंवा तशाच गहणीय वर्तनाबद्दल ती दोषी आहे, आणि नोंदलेल्या औषध-
व्यवसायीस अशा पूर्वीच्या अपराधाची किंवा गहणीय वर्तनाची माहिती होती किंवा
वास्तविक असायला हवी होती, अथवा

(घ) अपराध किंवा गहणीय वर्तन काही काळ सतत चालू राहिले असेल त्याबाबतीत,
नोंदलेल्या औषधव्यवसायीस चालू राहिलेल्या अपराधाची किंवा गहणीय वर्तनाची माहिती
होती किंवा वास्तविक असायला हवी होती, अथवा

(ङ) अपराध हा [“औषधिद्रव्ये व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४०” (१९४०चा
२३)] याखालील अपराध असेल त्याबाबतीत, नोंदलेल्या औषधव्यवसायीने आपल्या
धंद्याच्या जाणी व त्याने कामाला ठेवलेल्या व्यक्तींकरवी [किंवा आपल्या नियंत्रणाखालील
व्यक्तींकरवी] या अधिनियमाच्या उपबंधांचे पालन करवून घेण्याच्या कामी यथायोग्य
तपरता दाखवलेली नाही,

अशी कार्यकारी समितीची खाली झाल्याखेरीज खंड (तीन) खाली असा कोणताही आदेश दिला
जाणार नाही.

(२) नोंदवहीतून जिचे नाव काढून टाकण्यासाठी आदेश देण्यात आला आहे ती व्यक्ती, या
अधिनियमाखाली त्या राज्यात नोंदणी केली जाण्यास कायमची किंवा विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा
कालावधीपुरती अपाव होईल असे पोटकलम (१) खालील आदेशाद्वारे निर्देशित करता येईल.

(३) पोटकलम (१) खालील आदेश राज्य परिषदेने कायम केलेला असेल त्यामुळे नाराज
तो कायम केला गेल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांची मुद्रत संपेर्यन्त तो परिणामक होणार नाही.

(४) पोटकलम (१) खालील जो आदेश राज्य परिषदेने कायम केलेला असेल त्यामुळे नाराज
झालेल्या व्यक्तींला, आदेश कायम केल्याचे तिला काढवल्यापासून तीस दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील
करता येईल, आणि अशा अपिलावरील राज्य शासनाचा आदेश बंतिम असेल.

(५) या कालमाखाली किंवा कालम ३४-पोटकलम (२) खाली जिचे नाव नोंदवहीतून काढून
टाकण्यात आले असेल अशा व्यक्तींला आपले नोंदणी प्रमाणपत्र ताबडोब निवंधकाच्या स्वाधीन करावे
लागेल आणि अशा प्रकारे काढून टाकलेले नाव शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.

३७. राज्य परिषद, तिला पुरेशी वाटील अशा वारणांवरून कोणत्याही वेळी असा आदेश देऊ
शकेल की, नोंदवहीतून वाढून टाकण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव, विहित की भरण्यात आल्यास त्यामध्ये
पुन्हा दाखल करण्यात यावे:

परंतु, अशाप्रकारे नाव काढून टाकण्याविश्वद्ध केलेले अपील राज्य शासनाकडून फेटाळण्यात आले
असेल त्याबाबतीत या कालमाखालील आदेश, राज्य शासनाकडून तो कायम करण्यात येईपर्यंत परिणामक
होणार नाही.

३८. नोंदवहीत नाव नोंदण्याचे नाशारणाऱ्या किंवा नोंदवहीतून नाव काढून टाकण्याच्या कोणत्याही
आदेशाला कोणत्याही न्यायालयात आक्षेप घेता येणार नाही.

३९. नोंदणी प्रमाणपत्र हरवले किंवा नष्ट झाले आहे अशी निवंधकाची खाली करून देण्यात आली
तर, विहित की भरण्यात आल्यावर निवंधक, विहित नमुन्यात प्रमाणपत्राची दुसरी प्रत देऊ शकेल.

नोंदवहीत नाव पुन्हा
दाखल करणे.

अन्य अधिकारितेला
आडकाठी.

नोंदणी प्रमाणपत्रांची
दुसरी प्रत देणे.

१. १९५९ चा अधिनियम २४-कलम १३ द्वारे घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

२. १९७६ चा अधिनियम ७०-कलम १८ द्वारे मूळ मजकुराएवजी घातले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व
तेव्हापासून).

[नोंदवहीची छपाई
आणि त्यातील
नोंदवीचे पुरावा
म्हणून महत्त्व.]

४०. (१) 'औषधव्यवसाय (विशेषधन) अधिनियम, १९५९' (१९५९ चा २४) याच्या प्रारंभानंतरच्या १ एप्रिलनंतर होईल तितक्या लवक्षण निवैधवः हा, नोंदवहीत उक्त दिनांकास जणां असेही त्याप्रमाणे तिच्या प्रती छापण्याची व्यवस्था करील.

(२) निवैधवः त्यानंतर दरवर्षी १ एप्रिलनंतर होईल तितक्या लवक्षण, उक्त नोंदवहीतील जादा नोंदी व तीमधील अन्य विगोधने, दर्शकगान्या पोटकलम (१) मध्ये उल्केशिलेल्या नोंदवहोच्या वापिक पुरवणीच्या प्रती छापण्याची व्यवस्था करील.

(३) (क) राज्य परिषदेच्या सर्वसाधारण निवडणुका होण्याच्या तोंत महिने अगोदर नोंदवहो अद्यावत् करण्यात येईल आणि अशा नोंदवहीच्या प्रती छापण्यात येतांल.

(ख) पोटकलम (२) चे उपत्रंघ पोटकलम (१) मध्ये निर्देशिलेल्या नोंदवहीस ज्याप्रमाणे लागू होतात त्याचप्रमाणे ते अशा प्रकारे छापलेल्या नोंदवहोस लागू होतील.

(४) पोटकलम (१) किंवा पोटकलम (२) किंवा पोटकलम (३) मध्ये निर्देशिलेल्या प्रती, त्यांसाठी अर्ज करण्यान्या व्यक्तीना त्यांनी विहित आवार भरल्यानंतर उपशब्द करून देण्यात येतील आणि त्या प्रती म्हणजे नोंदवहीत किंवा, प्रकारणप्रत्वे, वापिक पुरवणीत निर्देशिलेल्या दिनांकी ज्याची नावे त्यात नोंदलेली असतील अशा व्यवती नोंदलेल्या औषधव्यवसायी होत्या याचा पुरावा असतील.]

प्रकरण ५वे

संकीर्ण

नोंदणी झाली अस-
ल्याचा खोटा दावा
करण्याबद्दल दंड.

४१. (१) जिचे नाव त्या वाळीं राज्याच्या नोंदवहीत नोंदण्यात अलिले नसेल अशा कोण-
त्याही व्यक्तीने जर आपले नाव अशा प्रकारे नोंदण्यात आले आहे असा खोटा बहाणा केला अथवा
नाव अशाप्रकारे नोंदण्यात आले आहे हे ज्यांच्यायोगे सूचित होण्याची वाजवी शक्यता आहे असे कोणतेही
शब्द किंवा अध्यर आपले नाव किंवा नामांभिधान यांच्या जोडीला वापरली तर, तो पहिल्या दोषिनीअसती
पाचशे रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास अणि तळनंतर कोणतीही दोषिन्हा झाल्यास सहा
महिन्यांच्या कारावासास, किंवा जास्तीत जास्त एका हजार रुपये इतक्या द्रव्यदंडास, किंवा दोन्हा शिकांस
पाव होईल :

परंतु, आरोपीच्या नावाची अन्य राज्याच्या नोंदवहीत नोंद करण्यात आलेलो आहे आणि या कलमा-
खालील अभिकथित अपराध घडण्याच्या वेळां राज्यात नोंदणी होण्यासाठी अर्ज करण्यात आला होता असे
दाखवून देणे हा बचाव ठरेल.

(२) या कलमाच्या प्रयोजनासाठी,—

(क) पूर्वोक्त अशा बहाण्यामुळे किंवा वापरामुळे कोणत्याही व्यक्तीचो फसवणुक झालो नाही
हे महत्त्वाचे नाही;

(ख) "औषधव्यवसायी", "औषधविक्रेता", "गंधी", "औषधनिर्माता", "औषधकार",
"औषधकार विक्रेता" असे वर्गनपर शब्द अशवा अशा शब्दांची [किंवा अशा कोणत्याही शब्दाची
अन्य कोणत्याही शब्दाशी] होणारी कोणतीही सहती यांचा वापर करण्यात आला असता त्यावरून,
अशा वर्णनपर शब्दांचा वापर करणारी व्यक्ती म्हणजे राज्याच्या नोंदवहीत नाव नोंदलेला व्यक्ती
असावी असे सूचित होण्याची वाजवी शक्यता आहे असे मानले जाईल;

(ग) एखादा व्यक्तीच्या नावाची त्या त्या काळी राज्याच्या नोंदवहीत नोंद करण्यात आली
आहे ही गोट शावीत करण्याचा भार, जो तसे प्रपादन करतो त्याच्यावर राहील.

(३) या कलमाखाली शिकांस असलेल्या अपराधावावत राज्य शासनाच्या किंवा [राज्य
शासनाने यावावतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या आदेशांन्वये किंवा] राज्य परि-
प्रदेश्या कार्यकारी समितीच्या आदेशांन्वये तकार करण्यात आल्यावरीज त्याची दखल घेतली जाणार
नाही.

नोंदणी न झालेल्या
व्यक्तीनी औषधे
तयार करून देणे.

४२. (१) राज्य शासन यावावतीत शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा
दिनांकास किंवा त्यानंतर, नोंदलेल्या औषधव्यवसायीव्यतिरिक्त अन्य कोणालाही *** * * *
वैद्यक व्यवसायीच्या औषधप्रवाक्यन कोणतेही औषधाचे संयुग करता येणार नाही, ते तयार करता
येणार नाही, त्याचे मिश्रण करता येणार नाही किंवा ते तयार करून देता येणार नाही:

परंतु, एखादा वैद्यक व्यवसायीने स्वतःच्या रुग्णांकरता अथवा राज्य शासनाच्या सर्वसाधारण किंवा
विशेष मंजुरीने अन्य वैद्यक व्यवसायीच्या रुग्णांकरता औषध तयार करून देण्याच्या वावतीत हे पोटकलम
लागू होणार नाही :

१. १९५९ चा अधिनियम २४-कलम १४ द्वारे कलम ४० एवजी हे कलम घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

२. किंता—कलम १५ द्वारे घातले (१ मे, १९६० रोजी तेव्हापासून).

३. किंता—कलम १६ द्वारे घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

^२ [परंतु आणवी असे की, राज्य शासनाने अशी कोणतीही तारीख नेमलेली नमेल त्याबाबतीत, त्या राज्यात हे पोटकलम “औपैधव्यवसाय” (विशेषधन) अधिनियम, १९७६’ याच्या प्रारंभाळ्या तारखेपासून पाच वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यावर अमलात येईल.]

(२) जो कोणी पोटकलम (१) चे व्यतिक्रमण करील तो, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल एवढचा मुदतीच्या कारावासास, किंवा जास्तीत जास्त एक हजार रुपये एवढचा द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र होईल.

(३) या कलमाखाली शिक्षापात्र असलेल्या अपराधाबाबत^१ राज्य शासनाच्या किंवा राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या आदेशान्वये किंवा राज्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या आदेशान्वये] तकार करण्यात आल्यावेरीज त्याची दखल घेतली जाणार नाही.

४३. (१) जिचे नाव नोंदवहीतून काढून टाकण्यात आले आहे अशी कोणतीही व्यवती आपले नोंदणी प्रमाणपत्र ताबदतोव स्वाधीन करण्यास पुरेशा कारणाविना चुकली तर, ती पन्नास रुपयांपर्यंत असू शकेल एवढचा द्रव्यदंडास पात्र होईल.

(२) या कलमाखाली शिक्षापात्र असलेल्या अपराधाबाबत कार्यकारी समितीच्या आदेशान्वये तकार करण्यात आल्यावेरीज त्याची दखल घेतली जाणार नाही.

४४. प्रत्येक वर्षातील ३१ मार्च रोजी संपणाऱ्या वारा महिन्यांच्या कालावधीत, राज्य परिषदेने या अधिनियमाखाली वसूल केलेल्या एकूण फीच्या एकचतुर्थांश एवढी रकम राज्य परिषद त्या वर्षाच्या जूनअखेरीपूर्वी केंद्रीय परिषदेस दर्हील.

४५. (१) केंद्रीय परिषद या अधिनियमाच्या उपबंधांपैकी एखाद्या उपबंधाचे पालन करीत नाही असे जेव्हा जेव्हा केंद्र शासनाला दिसून येईल तेव्हा तेव्हा, केंद्र शासनाला तीन सदस्य मिळून बनलेला एक चौकशी आयोग नियुक्त करता येईल व त्यांपैकी एक सदस्य हा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असून तो केंद्रीय शासनाने नियुक्त केलेला असेल आणि दूसरा सदस्य परिषदेने नियुक्त केलेला असेल, आणि ज्याच्यासंबंधी चौकशी कारवाची आहे अशा बाबी केंद्र शासनाला त्यांच्याकडे निर्देशित करता येतील.

(२) आयोग, त्याला योग्य वाटेल अशा रीतीने चौकशी करण्यास सुरुवात करील आणि त्याच्याकडे निर्देशित केलेल्या बाबीवरील अहवाल व सोबत त्याला सुचवाव्याशा वाटतील अशा काही उपाययोजना असल्यास त्यासंबंधीच्या शिफारशी केंद्र शासनाकडे पाठवील.

(३) केंद्र शासनाला अहवाल स्वीकारता येईल अथवा आपरिवर्तनासाठी किंवा फेरविचारासाठी तो आयोगाकडे परत पाठविता येईल.

(४) अहवाल अंतिमरीत्या स्वीकारल्यानंतर केंद्र शासन असा आदेश देऊ शकेल की, आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल इतक्या मुदतीत अशाप्रकारे शिफारस केलेल्या उपाययोजना केंद्रीय परिषदेने अंगीकाराव्यात आणि अशाप्रकारे विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत त्यांचे अनुपालन करण्यात परिषदेने कमऱ शेळी तर, केंद्र शासन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी आवश्यक असेल असा आदेश काढू शकेल किंवा तशी कार्यवाही करू शकेल.

(५) राज्य परिषद या अधिनियमाच्या उपबंधांपैकी एखाद्या उपबंधाचे अनुपालन करीत नाही असे जेव्हा जेव्हा राज्य शासनाला दिसून येईल तेव्हा तेव्हा, राज्य शासन त्याच धर्तीवर त्यासारखाच एखादा चौकशी आयोग नियुक्त करू शकेल आणि पोटकलमे (३) व (४) यांमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे तसा आदेश देऊ शकेल किंवा तशी कार्यवाही करू शकेल.

४६. (१) ३ च्या, ४ थ्या व ५ व्या प्रकरणांची प्रयोजने पार पाढण्यासाठी राज्य शासनाला शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील.

(२) विशेषत: व पूर्वगामी शक्तीच्या व्यापकतेस वाबू न येता, अशा नियमांमध्ये पुढील गोष्टीं करता उपबंध करता येतील:—

(क.) राज्य परिषदेच्या संपत्तीची व्यवस्था पाहणे आणि तिचे हिंगेव ठेवणे व लेखापरीक्षा करणे;

(ख.) ३ च्या प्रकरणाखाली निवडणुका कशा रीतीने घ्याव्या;

(ग.) राज्य परिषदेच्या सभा बोलावणे व भरवणे, अशा सभा केव्हा व कोठे भरवाव्या त्या वेळा व ती ठिकाणे, त्यांमध्ये चालवावयाचे कामकाज आणि गणपूर्ती होण्यासाठी आवश्यक असलेली सदस्य-संख्या;

(घ.) राज्य परिषदेचा सभापती व उप सभापती यांच्या शक्ती व कर्तव्ये;

(इ.) कार्यकारी समितीची घटना व तिची कार्ये, तिच्या सभा बोलावणे व भरवणे, अशा सभा केव्हा व कोठे भरवाव्या त्या वेळा व ती ठिकाणे, आणि गणपूर्ती होण्यासाठी आवश्यक असलेली सदस्य-संख्या;

१. १९५९ चा अधिनियम २४-कलम १६ द्वारे मूळ मजकुराएवजी घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

२. १९७६ चा अधिनियम ७०-कलम १९ द्वारे जादा दाखल केले (१ सप्टेंबर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

नोंदणी प्रमाणपत्र स्वाधीन करण्यास चुकणे.

फीचा काही अंश केंद्रीय परिषदेस देणे.

चौकशी आयोगाची नियुक्ती.

नियम करण्याची शक्ती.

(च.) राज्य परिषदेचा निबंधक आणि अन्य अधिकारी व मेवक यांच्या अहंता आणि पदावधी, त्यांच्या शक्ती व कर्तव्ये कोपाध्यक्षाने शावयाच्या प्रतिभौतीमी रक्कम व स्वरूप यांमुळा.

* | (च॒) निरीक्षकाच्या अहंता, शक्ती व कर्तव्ये |

(छ.) ४ थ्या प्रकरणाखालील नोंदणी अर्जात नमूद करावयाचा तपशील व अहंताच्या संबंधात द्यावयाचा तपशील;

(ज.) कलम ३२-पोटकलम (१) खालील नोंदणीच्या शर्ती;

(झ.) ४ थ्या प्रकरणाखाली द्यावयाची फी आणि नोंदवहीच्या प्रती पुरवण्याबद्दल द्यावयाचा आकार;

(ज.) नोंदणी प्रमाणपत्रांचा नमुना * * * *;

(ट.) नोंदवही ठेवणे;

* [(टट.) औषधव्यवसायीचे वर्तन आणि वैद्यकव्यवसायी, जनता व औषधव्यवसाय या संबंधातील त्यांची कर्तव्ये ;]

(ठ.) कलम ४५, पौटकलमे (१), (२), (३) व (४) खेरीजकरून प्रकरण ३ रे, ४ थे व ५ वे याखाली विहित करावयाची किंवा विहित करता येईल अशी अन्य कोणतीही बाब.

१. १९५९ चा अधिनियम २४-कलम १३ द्वारे गाळले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

२. कित्ता — कलम १३ द्वारे घातले (१ मे, १९६० रोजी व तेव्हापासून).

३. १९७६ चा अधिनियम ७०-कलम २० द्वारे घातले (१ सप्टेंवर, १९७६ रोजी व तेव्हापासून).

THE PHARMACY ACT, 1948

औषधव्यवसाय अधिनियम, १९४८

इंग्रजी-मराठी शब्दसूची

annual supplement	.. वार्षिक पुरवणी	.. [S. 40(4)]
approved	.. मान्य	.. [S. 2 (b)]
Central Council	.. केंद्रीय परिषद	.. [S. 2 (d)]
Central Drugs Laboratory	.. केंद्रीय औषध प्रयोगशाला	.. [S. 3 (e)]
chemist	.. औषधविक्रेता	.. [S. 41 (2) (b)]
Chief Chemist	.. मुख्य रसायनशास्त्रज्ञ	.. [S. 3 (f)]
civil disturbances	.. मुलकी दंगधोपे	.. [S. 32A (3)-expl.1]
compound (medicine)	.. (औषधाचे) संयुग करणे	.. [S. 42 (1)]
course of study	.. पाठ्यक्रम	.. [S. 12 (1)]
direct the entry	.. नोंद करण्याचा निदेश देणे	.. [S. 30 (3)]
Director General, Health Services	.. महासंचालक, आरोग्य सेवा	.. [S. 3 (d)]
dispense (medicine)	.. (औषध) तयार करून देणे	.. [S. 42 (1)]
dispenser	.. औषधकार	.. [S. 41 (2) (b)]
dispensing chemist	.. औषधकार विक्रेता	.. [S. 41(2)(b)]
displaced person	.. विस्थापित व्यक्ती	.. [S. 32A(3)-expl.1]
druggist	.. गंधी	.. [S. 41 (2) (b)]
Drugs Controller, India	.. भारताचा औषधविनियंत्रक	.. [S. 3 (dd)]
evidentiary value	.. पुरावा म्हणून महत्व	.. [S. 40-m.n.]
Executive Committee	.. कार्यकारी समिती	.. [S.2(e)]
furnish	.. पुरवणे	.. [S.10(3)]
Government Analyst	.. ग्रासकीय विश्लेषक	.. [S.19(e)]
infamous conduct	.. गर्हणीय वर्तन	.. [S.36(1)(ii)]
Medical Council of India	.. भारतीय वैद्यकीय परिषद	.. [S.3(c)]
medical practitioner	.. वैद्यक व्यवसायी	.. [S.2(f)]
medical register	.. वैद्यकीय नोंदवही	.. [S.2(f)(ii)]
mix (medicine)	.. (औषधाचे) मिश्रण करणे	.. [S.42(1)]
name or title	.. नाव किंवा नामाभिधान	.. [S.41(1)]
nominate	.. नामनियुक्त करणे	.. [S.3(b)]
pharmaceutical chemistry	.. औषधरसायनशास्त्र	.. [S.3(a)]
pharmaceutical profession	.. औषधविषयक पेशा	.. [S.19(b)]
pharmacist	.. औषधनिर्माता	.. [S.41(2)(b)]
pharmacognosy	.. औषधव्यवसायी	.. [S.41(2)(b)]
pharmacology	.. औषधविगुणविद्या	.. [S.3(a)]
pharmacy	.. भेषजविज्ञान	.. [S.3(a)]
	.. १. औषधव्यवसाय	[Short title]
prepare (medicine)	.. २. औषधनिर्मितिशास्त्र	.. [S.3(a)]
profession and practice of pharmacy	.. ३. औषधशास्त्र	.. [S.3(a)]
profession or business of pharmacy	.. (औषध) सिद्ध करणे	.. [S.42(1)]
re-election	.. औषधविषयक पेशा व व्यवसाय	[preamble]
register	.. औषधविषयक पेशा किंवा धंदा	.. [S.2(i)]
registered pharmacist	.. फेरनिवडणूक	.. [S.5(2)]
Registration Tribunal	.. नोंदवही	.. [S.2(i)]
re-nomination	.. नोंदलेला औषधव्यवसायी	.. [S.2(j)]
State Council	.. नोंदणी अधिकरण	.. [S.30(1)]
submit	.. पुनर्निर्मनियुक्ति	.. [S.7(6)]
system of medicine	.. राज्य परिषद	.. [S.2(h)]
veterinary medicine	.. सादर करणे	.. [S.10(3)]
	.. वैद्यक प्रणाली	[S.2(f)(ii)]
	.. पशुवैद्यक	[S.2(f)(v)]

औषधव्यवसाय अधिनियम, १९४८

THE PHARMACY ACT, 1948

मराठी—इंग्रजी शब्दसूची

औषधकार	...	[S.41(2)(b)]
औषधकार विक्रेता	...	[S.41(2)(b)]
औषधनिर्माता	...	[S.41(2)(b)]
औषधनिर्मितिशास्त्र	...	[S.3(a)]
औषध रसायनशास्त्र	...	[S.3(a)]
औषधविक्रेता	...	[S.41(2)(b)]
औषधविषयक पेशा	...	[S.19(b)]
औषधविषयक पेशा किंवा धंडा	...	[S.2(j)]
औषधविषयक पेशा व व्यवसाय	...	(preamble)
औषधव्यवसाय	...	[Short title]
औषधव्यवसायी	...	[S.41(2)(b)]
औषधशास्त्र	...	[S.3(a)]
औषधिगुणविद्या	...	[S.3(a)]
कार्यकारी समिती	...	[S.2(e)]
केंद्रीय औषध प्रयोगशाला	...	[S.3(e)]
केंद्रीय परिषद	...	[S.2(d)]
गर्धी	...	[S.41(2)(b)]
गर्हणीय वर्तन	...	[S.36(1)(ii)]
(औषध) तयार करने देणे	...	[S.42(1)]
नामनियुक्त करणे	...	[S.3(b)]
नाव किंवा नामाभिधान	...	[S.41(1)]
नोंद वःरण्याचा निदेश देणे	...	[S.30(3)]
नोंदणी अधिकारण	...	[S.30(1)]
नोंदलेला औषधव्यवसायी	...	[S.2(j)]
नोंदवही	...	[S.2(i)]
पाठ्यक्रम	...	[S.12(1)]
पशुवैद्यक	...	[S.2(f)(v)]
पुनर्नामिन्युक्ती	...	[S.7(6)]
पुरावा मृणून महत्व	...	[S.40-m.n.]
पुरवणे	...	[S.10(3)]
फरनिवडणूक	...	[S.5(2)]
भारताचा औषध नियंत्रक	...	[S.3(dd)]
भारतीय वैद्यकीय परिषद	...	[S.3(c)]
भैषजविज्ञान	...	[S.3(a)]
महासंचालक, आरोग्य सेवा	...	[S.3(d)]
मान्य	...	[S.2(b)]
(औषधाचे) मिश्रण करणे	...	[S.42(1)]
मुख्य रसायनशास्त्रज्ञ	...	[S.3(f)]
मुल्की दंगेहोपे	...	[S.32A(3)-expl.1]
राज्य परिषद	...	[S.2(h)]
वार्षिक पुरवणी	...	[S.40(4)]
विस्थापित व्यक्ती	...	[S.32A(3)-expl. 1]
वैद्यक प्रणाली	...	[S.2(f)(ii)]
वैद्यक व्यवसायी	...	[S.2(f)]
वैद्यकीय नोंदवही	...	[S. 2(f)(l)]
शासकीय विश्लेषक	...	[S.19(e)]
(औषधाचे) संयुग करणे	...	[S.42(1)]
सादर करणे	...	[S.10(3)]
(औषध) सिद्ध करणे	...	[S.42(1)]